

Date: 15th December 2025

To,

National Stock Exchange of India Limited ("NSE"),

The Listing Department Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051.

NSE Symbol: SULA ISIN: INE142Q01026

Dear Sir/Madam,

To, BSE Limited ("BSE"),

Corporate Relationship Department, 2nd Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

BSE Scrip Code: 543711 ISIN: INE142Q01026

Sub: Newspaper Publication - Application to Central Government

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper advertisement published today in the newspapers mentioned below in accordance with Section 201(2) of the Companies Act, 2013, for seeking Central Government approval for the re-appointment of Mr. Rajeev Samant (DIN: 00020675) as Managing Director and Chief Executive Officer of the Company for a period of three years with effective April 1, 2026 up to March 31, 2029 (both days inclusive):

- 1. Financial Express, All India Edition in English
- 2. Navshakti, Mumbai Edition in Marathi

This will also be posted on the Company's website at https://sulavineyards.com/investor-relations.php

You are requested to kindly take the same on your records.

Thanking you,

For Sula Vineyards Limited

Shalaka Koparkar Company Secretary and Compliance Officer (Membership No. A25314)

Encl: As above



Sula Vineyards Limited





(Formerly known as Sula Vineyards Private Limited) Regd. Off: 901, Solaris One, N.S. Phadke Marg, Andheri (E) Mumbai - 400069 Tel No.: (022) 61280606, E-mail: cs@sulawines.com; Website: https://sulavineyards.com/ CIN: L15549MH2003PLC139352

NOTICE

Pursuant to Section 201 of the Companies Act, 2013 ("the Act"), Notice is hereby given that the Company intends to make an application to the Central Government for seeking its approval under Section 196 read with Part I of Schedule V and other applicable provisions, if any, of the Act in respect of re-appointment of Mr. Rajeev Samant (DIN: 00020675) as Managing Director and Chief Executive Officer of the Company for a period of three years with effect from April 1, 2026 up to and including March 31, 2029. The said re-appointment has been approved by the Board of Directors at its meeting held on 10th November 2025 and by the Shareholders vide special resolution passed on 11th December 2025.

For Sula Vinevards Limited

Date: 15th December 2025 Place: Mumbai

Shalaka Koparkar **Company Secretary & Compliance Officer**

Inspirisys Solutions Limited

CIN: L30006TN1995PLC031736

Regd. Office: First Floor, Dowlath Towers, New Door Nos. 57, 59, 61 & 63, Taylors Road, Kilpauk, Chennai – 600 010. Phone No. 044 4225 2000. Website: www.inspirisys.com Email Id: sundaramurthy.s@inspirisys.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Special window for Re-Lodgement of Transfer Request of Physical Shares SEBI has allowed opening of a special window to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares lodged prior to the deadline of 01" April 2019 and rejected/returned/not attended to, due to deficiency in the documents. [SEBI Circular No.: SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 02" July 2025]

Key details-			
Window for re-lodgement	07" July 2025 to 06" January 2026		
Who can re-lodge the transfer request?	Investors whose transfer deeds were lodged po April 01, 2019 and rejected/returned/not attended to, deficiency in documents/process/or otherwise.		
How to re-lodge the transfer requests?	missing deta	nal transfer documents, along with corrected or alls to the Registrar and Share Transfer Agent, a India Private Limited (formerly Link Intime India ad).	
	Postal Address	C 101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083.	
	Helpline No.	+91 8108116767	
5-	For any queries	Raise a service request at https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/ Service_Request.html	

The shares that re-lodged for transfer shall be issued only in demat mode.

Place: Chennai Date: 15.12.2025 For Inspirisys Solutions Limited S. Sundaramurthy Company Secretary

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") IN COMPLIANCE WITH CHAPTER II AND II-A OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

PUBLIC ANNOUNCEMENT

Shiprocket SHIPROCKET LIMITED



(Please scan this QR code to view the UDRHP-I)

Our Company was incorporated as 'Bigfoot Retail Solutions Private Limited' at New Delhi as a private limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated September 28, 2011, issued by the Registrar of Companies, Delhi and Haryana ("RoC"). Subsequently, the name of our Company was changed to 'Shiprocket Private Limited' pursuant to a Shareholder's resolution dated June 12, 2024, and a fresh certificate of incorporation dated July 19, 2024 was issued by the RoC. Our Company was converted to a public limited company and the name of our Company was changed to 'Shiprocket Limited' pursuant to a Shareholder's resolution dated January 18, 2025 and a fresh certificate of incorporation dated February 18, 2025 was issued by the RoC. For details in relation to the changes in the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters – Changes in the registered office of our Company" on page 267 of the updated draft red herring prospectus dated December 12, 2025 ("UDRHP-I").

> Registered Office: Plot No. B, Khasra No. 360, Sultanpur, New Delhi – 110 030, India | Corporate Office: 416, Udyog Vihar, Phase III, Gurgaon, Haryana – 122 002, India Tel: +91 87448 68534; Website: www.shiprocket.in; Contact person: Deepa Kapoor, Company Secretary and Compliance Officer; E-mail: companysecretary@shiprocket.com Corporate Identity Number: U72900DL2011PLC225614

OUR COMPANY IS A PROFESSIONALLY MANAGED COMPANY AND DOES NOT HAVE AN IDENTIFIABLE PROMOTER

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF SHIPROCKET LIMITED ("OUR COMPANY" OR "THE COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ 23,423.53 MILLION COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ 11,000.00 MILLION BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH AGGREGATING UP TO ₹ 12,423.53 MILLION ("OFFERED SHARES") BY THE SELLING SHAREHOLDERS ("OFFER FOR SALE", AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). FOR DETAILS OF THE SELLING SHAREHOLDERS, SEE "THE OFFER" BEGINNING ON PAGE 89 OF THE UDRHP-I.

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER A FURTHER ISSUE OF SPECIFIED SECURITIES TO CERTAIN INVESTORS, AGGREGATING UP TO ₹ 2,200,00 MILLION, AS PERMITTED UNDER APPLICABLE LAW. AT ITS DISCRETION, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC ("PRE-IPO PLACEMENT"). THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED. THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE. SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(b) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED FROM TIME TO TIME. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, SHALL NOT EXCEED 20% OF THE SIZE OF THE FRESH ISSUE. PRIOR TO ALLOTMENT PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT, OUR COMPANY SHALL APPROPRIATELY INTIMATE THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT. THAT THERE IS NO GUARANTEE THAT OUR COMPANY MAY PROCEED WITH THE OFFER OR THE OFFER MAY BE SUCCESSFUL AND WILL RESULT INTO LISTING OF THE EQUITY SHARES ON THE STOCK EXCHANGES. FURTHER, RELEVANT DISCLOSURES IN RELATION TO SUCH INTIMATION TO THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT (IF UNDERTAKEN) SHALL BE APPROPRIATELY MADE IN THE RELEVANT SECTIONS OF THE RED HERRING PROSPECTUS AND THE PROSPECTUS. SUCH PRE-IPO PLACEMENT SHALL BE REPORTED TO THE STOCK EXCHANGE(S), WITHIN TWENTY-FOUR HOURS OF SUCH TRANSACTIONS (IN PART OR IN ENTIRETY).

THE OFFER MAY INCLUDE A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH, AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION (CONSTITUTING UP TO [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES ("EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [●]% AND [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, RESPECTIVELY.

THE FACE VALUE OF EQUITY SHARES IS ₹ 10 EACH. THE OFFER PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF FINANCIAL EXPRESS, AN ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER, AND ALL EDITIONS OF JANSATTA, A HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER (HINDI BEING THE REGIONAL LANGUAGE OF DELHI, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED) EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE AND NSE (TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure events, banking strike or unforeseen circumstances, our Company in consultation with the BRLMs, may for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Members and intimation to Self-Certified Syndicate Banks ("SCSBs"), the Designated Intermediaries and the Sponsor Banks, as applicable.

This is an Offer in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. This Offer is being made through the Book Building Process in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations wherein not less than 75% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs" and such portion the "QIB Portion") provided that our Company, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which 33.33% shall be reserved for domestic Mutual Funds and 6.67% shall be reserved for Life Insurance Companies and Pension Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds, Life Insurance Companies and Pension Funds at or above the price at which Equity Shares will be allocated to the Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"), in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors) including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Net Offer Price. If at least 75% of the Net Offer cannot be Allotted to QIBs, then the entire Bid Amount (as defined hereinafter) will be refunded forthwith. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not more than 15% of the Net Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders ("NIBs") of which (a) one third portion shall be reserved for NIBs with application size of more than ₹1,000,000; and (b) two-thirds of the portion shall be reserved for NIBs with application size of more than ₹1,000,000, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to Bidders in other sub-category of the NIBs in accordance with SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received above the Offer Price and not more than 10% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders ("RIB") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID (in case of UPI Bidders (defined hereinafter) using the UPI Mechanism), in which case the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or under the UPI Mechanism, as applicable to participate in the Net Offer. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion of the Net Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 464 of the UDRHP-I. The UDRHP-I is filed with SEBI and the Stock Exchanges under Chapter III of the SEBI ICDR Regulations.

This public announcement is being made in compliance with the provisions of provisions of Provisions of Regulation 59C(9) and 59C(10) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the UDRHP-I dated December 12, 2025 with the SEBI and the Stock Exchanges on December 12, 2025. Pursuant to Regulation 59C(9) and 59C(10) of the SEBI ICDR Regulations, the UDRHP- I filed with SEBI and the Stock Exchanges has been made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of publication of this public announcement by hosting it on the website of the Company at www.shiprocket.in, website of the SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e., BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and the website of the BRLMs, i.e., Axis Capital Limited, BofA Securities India Limited, JM Financial Limited, and Kotak Mahindra Capital Company Limited at www.axiscapital.co.in, https://business.bofa.com/bofas-india, www.jmfl.com and https://investmentbank.kotak.com, respectively. Our Company hereby invites the public to give comments on the UDRHP-I filed with SEBI and the Stock Exchanges with respect to disclosures made in the UDRHP-I. The public is requested to send a copy of their comments to SEBI and/or Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned below in relation to the Offer. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the DRLMs at their respective addresses mentioned below in relation to the Offer. or the BRLMs in relation to the offer at their respective addresses mentioned below on or before 5.00 p.m. on the 21st day from the date of publication of this public announcement.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and Bidders should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Bidders are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, Bidders must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have neither been recommended, nor approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the UDRHP-I. Specific attention of the Bidders is invited to "Risk Factors" beginning on page 45 of the UDRHP-I. Anv decision to invest in the Equity Shares described in the UDRHP-I may only be made after the Red Herring Prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP. The Equity Shares, when offered through the

RHP, are proposed to be listed on the mainboard of Stock Exchanges. For details of the share capital, capital structure of our Company, the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares of our Company subscribed by them, please see the section "Capital Structure" on page 106 of the

UDRHP-I. The liability of members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section "History and Certain Corporate Matters" on page 267 of the UDRHP-I.

BOOK RUNNING LEAD MANAGERS BofA SECURITIES JM Financial Kotak Mahindra Capital Company Limited BofA Securities India Limited JM Financial Limited Axis Capital Limited Ground Floor, "A" Wing One BKC, "G" Block Bandra Kurla 1st Floor, Axis House, 27BKC, 1st Floor, Plot No. C – 27, "G" Block, Bandra 7th Floor, Cnergy Appasaheb Marathe Marg Complex, Bandra (East) Mumbai 400 051, Maharashtra, India Pandurang Budhkar Marg, Prabhadevi, Mumbai – 400 025, Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Worli Mumbai 400 025, Maharashtra, India **Tel:** +91 22 6632 8000 Maharashtra, India Maharashtra, India Tel: + 91 22 6630 3030 Tel: +91 22 4325 2183 **E-mail:** dg.shiprocket_ipo@bofa.com **Tel:** +91 22 4336 0000 **E-mail:** shiprocket.ipo@axiscap.in **Investor Grievance Email:** E-mail: shiprocket.ipo@jmfl.com **E-mail:** shiprocket.ipo@kotak.com Investor Grievance E-mail: complaints@axiscap.in dg.india_merchantbanking@bofa.com Investor Grievance Email: grievance.ibd@jmfl.com Investor Grievance Email: kmccredressal@kotak.com Website: https://business.bofa.com/bofas-india Website: www.axiscapital.co.in Website: https://investmentbank.kotak.com Website: www.jmfl.com **Contact Person:** Tosit Agarwal Contact Person: Prachee Dhuri Contact Person: Ganesh Rane Contact Person: Michael Vadakkan SEBI Registration: INM000012029 SEBI Registration: INM000010361 SEBI Registration: INM000008704 SEBI Registration: INM000011625 **REGISTRAR TO THE OFFER**

KFINTECH

Place: New Delhi, India

Date: December 12, 2025

Selenium Tower-B, Plot No. 31 and 32, Financial District Nanakramguda, Serilingampally Hyderabad - 500 032, Telangana, India Tel: +91 40 6716 2222, E-mail: shiprocket.ipo@kfintech.com, Investor Grievance Email: einward.ris@kfintech.com, Website: www.kfintech.com Contact Person: M. Murali Krishna, SEBI Registration.: INR000000221

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the UDRHP-I.

KFin Technologies Limited


For and on behalf of **Shiprocket Limited**

Deepa Kapoor Company Secretary and Compliance Officer

Shiprocket Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the UDRHP-I dated December 12, 2025 with SEBI and the Stock Exchanges on December 12, 2025. The UDRHP-I is available on the website of the Company i.e., www.shiprocket.in, SEBI at www.sebi.gov.in, as well as on the website of the BRLMs, i.e., Axis Capital Limited, BofA Securities India Limited, JM Financial Limited, and Kotak Mahindra Capital Company Limited at www.axiscapital.co.in, https://business.bofa.com/bofas-india, www.jmfl.com and https://investmentbank.kotak.com, respectively and the websites of Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section entitled "Risk Factors" on page 45 of the UDRHP-I. Potential investors should not rely on the UDRHP-I for making any investment decision.

This announcement does not constitute an invitation or offer of securities for sale in any jurisdiction. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) in the United States only to "gualified institutional buyers", as defined in Rule 144A under the U.S. Securities Act, in transactions exempt from the registration requirements of the U.S. Securities Act and (ii) outside the United States in "offshore transactions" as defined in, and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and in accordance with the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.





®CWC

CENTRAL WAREHOUSING CORPORATION (A Navratna CPSE) Website: www.cewacor.nic.in

-03

Hauz Khas, New Delhi-110016 No. CWC/B&C/ED/7(1) (e)/2025-26 Dated: 15.12.2025

ELECTION NOTICE

Notice is hereby given that Election of a Director on the Board of the Central Warehousing Corporation for the term of three years, representing shareholding institutions under section 7(1)(e) of the Warehousing Corporations Act, 1962 viz. Co-operative Societies class of shareholders registered with the CWC, will be held on 06.02.2026 (Friday) (02.30 P.M. to 04.30 P.M.) in the Auditorium of the Corporate Office.

The last date for receipt of nomination is 01.01.2026 (Thursday) up to

The last date for receipt of Proxies /Authorized representations (ARs) will be 19.01.2026 (Monday) up to 5.00 PM.

For detailed information please log in to CWC website www.cewacor.nic.in

Secretary, CWC



TATA POWER

(Corporate Contracts Department)

https://www.tatapower.com/tender/tenders-listing).

Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest from eligible parties for the following packages:

"Comprehensive Annual Maintenance Contract (CAMC) for Various Pumps at SRA Building, Chembur, Mumbai for 5 years period (Package Ref. No.: CC26SR038)" For package: Eligible parties willing to participate may submit

27" December 2025. For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bid security, tender documents etc., please visit Tender section of our website (URL:

their expression of interest along with the tender fee on or before



TATA POWER (Corporate Contracts Department)

Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST The Tata Power Company Limited hereby invites Expression of

Interest from eligible parties for the following packages Comprehensive Annual Maintenance Contract (CAMC) for

Miscellaneous Electrical Panels at SRA Building, Chembur, Mumbai for 5 years period (Package Ref. No.: CC26SR037) For package: Eligible parties willing to participate may submit their expression of interest along with the tender fee on or before

27" December 2025. For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bid security, tender documents etc., please visit Tender section of our website (URL:



https://www.tatapower.com/tender/tenders-listing).

AUTOMOBILE CORPORATION OF GOA LIMITED

CIN-L35911GA1980PLC000400 Registered Office: Honda, Sattari, Goa - 403 530 Tel: (+91) 0832 2383003

E-mail: cs@acglgoa.com; Website: www.acglgoa.com NOTICE TO SHAREHOLDERS

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular No. SEBI/ HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, shareholders are hereby informed that the Securities and Exchange Board of India (SEBI) has opened a Special Window for the re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to April 01. 2019 and rejected / returned / not attended to due to deficiency in the documents, process or otherwise.

Accordingly, this special window shall remain open for a period of six months from July 07, 2025 to January 06, 2026.

During this period:

- Shareholders may re-lodge transfer deeds of physical shares that were previously rejected / returned / not processed due to
- The securities that are re-lodged for transfer (including those pending with the Company / RTA as on date) shall be issued only in dematerialised (demat) mode.
- The due transfer-cum-demat process shall be followed as per SEBI guidelines.

Shareholders are requested to submit their original share certificates, transfer deeds, KYC and other related documents within the above period to the Company's Registrar & Share Transfer Agent i.e. MUFG Intime India Private Limited at their email ID investor.helpdesk@in.mpms.mufg or at their office at C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

For Automobile Corporation of Goa Limited

Place: Honda, Goa Dated: December 15, 2025

Mitesh Gadhiya Company Secretary



भारतीय रिज़र्व बैंक RESERVE BANK OF INDIA



AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES The following State Governments have offered to sell stock by way of auction, for a

Sr. No.	State/UT	Amount to be raised (₹ cr)	Tenure (Years)	Type of auction
1.	Assam	900	14	Yield Basis
		1,000	08	Yield Basis
2,	Chhattisgarh	1,000	Re-issue of 7.29% Chhattisgarh SGS 2030, issued on June 07, 2023	Price Basis
3.	Goa	100	10	Yield Basis
82	2000	1,000	09	Yield Basis
4.	Gujarat	1,000	15	Yield Basis
	Maharashtra	1,000	Re-issue of 7.07% Maharashtra SGS 2033, issued on November 12, 2025	Price Basis
5.		1,000	Re-issue of 7.25% Maharashtra SGS 2037, issued on November 12, 2025	Price Basis
6,	Nagaland	500	05	Yield Basis
7.	Puducherry -	150	05	Yield Basis
(+		200	10	Yield Basis
		1,000	04	Yield Basis
		1,000	07	Yield Basis
8.	Tamil Nadu	1,000	10	Yield Basis
		1,000	11	Yield Basis
		1,000	30	Yield Basis
		1,000	12	Yield Basis
22	Uttar	1,500	14	Yield Basis
9,	Pradesh	500	Re-issue of 7.24% Uttar Pradesh SGS 2033, issued on December 10, 2025	Price Basis
10.	West Bengal	1,000	16	Yield Basis
TW.	rrest dengal	1,000	19	Yield Basis
	Total	17,850		

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on December 16, 2025 (Tuesday). Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For further details please refer to RBI press release dated December 12, 2025 (Friday) on RBI website www.rbi.org.in

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money" Ahmedabad



कॅनरा बँक

मे. स्टॅंडर्ड एअर कंडिशनिंग आणि अन्य

२९.०१.२०२५ रोजी सूचीबद्ध केला होता

केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

सेवेसाठी अर्ज करण्यास परवानगी दिली आहे.

दाखविण्यासाठी.

हस्तांतरण करणार नाहीत

विरुद्ध

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ मध्ये

(वित्त मंत्रालय)

३रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई -४०० ००५ मूळ हस्तांतरित अर्ज क्र. १०१२ सन २०२४

समन्स ज्याअर्थी, वरील नम्द **ओए क्र. १०१२ सन २०२४** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोः

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. १४,५५,९५८/** – च्या कर्जाच्या वसुलीसार्ठ

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी

ज्याअर्थी समन्सच्या सेवेवर सामान्य पद्धतीने परिणाम होऊ शकत नाही आणि या माननीय न्यायाधिकरणाने बदली

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत

i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य

(iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सर्नावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या अन

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता

आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकार

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून

. तुम्हाला **२३.०१.२०२६ रोजी स. ११.०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदाराना साद

फरण्याचे आणि **डीआरटी−॥** समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्य

रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्ताव तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे

करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहा

....अर्जदाः

....प्रतिवार्द

सला व्हाडनयार्डस लिमिटेड

३३९८८७३००२७३१९

दीपाली तानाजी मुंढे

१४

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड एकनस्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप

करून मागणी सूचना जारी/प्रकाशित करून पुढील कर्जदारांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकर्तीचा प्रत्यक्ष ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सिक्युरिटी इंटोस्ट (इन्फोर्समेंट) रुल २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदी नसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकर्तीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीशी करण्यात आलेला

कर्जदार/ मागणी कञ्जाची मिळकतीचे वर्णन (प्रत्यक्ष कञ्जा) मागणी						
मिळकतीचे मालक/	सूचनेची	तारीख		सूचनेनुसार दावा		
हमीदाराचे नाव आणि कर्ज खाते क्र.	तारीख			केलेली रक्कम		
श्री. कौस्तव घोष आणि श्रीमती सुदीप्ता घोष	०९.०७.२०२३	०९.१२.२०२५	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, स्प्रिंग	रु. ३९,६३,९३७/- (
कर्ज एलएएन क्र.: ०२४४६७५१००००९११९,			बुड्स, ५७, सेक्टर क्र. २६, तळोजा	एकोणचाळीस लाख त्रे		
०१२३६७५१०००१६५७९, ०१२३६७५१०००१६४७२,			फेज २, नवी मुंबई,	हजार नऊशे सदतीस म		
१११०६७५१००००५४३२			महाराष्ट्र - ४१ ०२०८			

श्री./श्रीमती पवित्रा शेट्टी (रूपये एक कोटी सब्बीस मजला, ए विंग, सनराईज कर्ज एलएएन क्र.: ०१८३६७५१०००५७९५६ सीएचएसएल, प्लॉट क्र. १२५/ए३, लाख पंचावन्न हजार चारशे पनवेल, महाराष्ट्र ४१०२०६ साठ आणि पैसे अञ्चावन्न मात्र) ०१८३६७५१०००५७९६५ सही/- प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि. दिनांकः १५-१२-२०२५ | ठिकाणः मुंबई होम लोन सेंटर, सीबीडी-बेलापूर

PSB। भारतीय स्टेट बेंक होम लोन सेंटर, सीबीडी – बेलापूर सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉर्सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०० ६१४.

88.3

209

सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉवर क्र.४, ५वा मजला,

[नियम ८ (१)] प्रत्यक्ष कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

अंबर, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिख्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून कर्जदार यांना खालील नमूद्रप्रमाणे पुढील व्याजासह सूचनेत नमूद रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ उरल्याने याद्वारे खालील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर अंबटच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ आणि ९ च्या सदर रूल्स नुसार खाली नमूद तारखेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा रेण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया यास येथे खालील खात्यासमोरील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील :

अनु. क्र.	कर्जदारांचे नाव आणि कर्ज खाते क्र.	१३(२) सूचनेची तारीख आणि रक्रम	मिळकर्तींचे वर्णन	कञ्जाची तारीख
۶.	श्री. विकी सुनील शेलार आणि सी. पूजा विकी शेलार (खाते क्र. ४०८५०६६६९२७/ ४०८५९२७१२१६)	१०.०९.२०२५/ रु. २६,०४,०४१/– (रुपये सव्वीस लाख चार हजार एक्केचाळीस मात्र) १०.०९.२०२५ रोजीस पुढील व्याज, खर्च प्रभार ई.	फ्लॅट क्र.डी-५, मोजमापित क्षेत्र सुमारे ७०४ ची.फू. (बिल्ट अप क्षेत्र) डी विंग, १ला मजला वर, आनंद नगर को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि अशा ज्ञात सोसायटीच्या आनंद नगर अशा ज्ञात बिल्डिंग येथे बांधकमित सर्ल्हे मिळकत क्र.१५५९/१० ६५५९/३७ अलेले आणि येथे स्थित गाव पनवेल, तालुका पनवेल, जिल्हा रायगड ४१०२०६.	११.१२.२०२५
۶.	श्री. असद अिकल दिवाण (खाते क्र. ४३७५०८८१२१२)	०८.१०.२०२५/ रु. ३८,४६,७६२/– (रुपये अडतीस लाख सेहचाळीस हजार सातशे बासष्ठ मात्र) ०८.१०.२०२५ रोजीस पुढील व्याज, खर्च प्रमार ई.	फ्लॅट क्र.२३, २रा मजला, डी विंग, बिल्डिंग क्र.१, साई लीला साई उद्यान सीएचएलएस साई नगर कॉम्प्लेक्स, ता. पनवेल, जिल्हा रायगड ४१०२०६.	१२.१२.२०२५

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. दिनांक : ११/१२.१२.२०२५ ठिकाण : पनवेल

७१३५६००६७८६६०६

प्रमोद भिवाजी वंजारी

नोंद. कार्यालय :: ९०१, सोलारीस वन, एन.एस.फडके मार्ग, अंधेरी (पु) मुंबई - ४०००६९ दूर.: (०२२) ६१२८०६०६, इ मेल: cs@sulawines.com; वेबसाईट: https://sulavineyards.com/ CIN: L15549MH2003PLC139352

(पूर्वी सुला व्हाइनयार्ड्स लिमिटेड म्हणून ज्ञात)

सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम २०१ नुसार, कंपनीचे सदस्य यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की कंपनी कलम १९६ तसेच अनुसूची व्ही (५) च्या भाग एक आणि अधिनियमातील इतर लागू असलेल्या तरतृदीनुसार केंद्रीय शासनाकडे मंजुरी मिळविण्यासाठी अर्ज करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. सदर अर्ज श्री. राजीव सामंत (डीऑयएन: ०००२०६७५) यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती करण्यासाठी आहे, ज्यांचा पुनर्नियुक्ती कालावधी १ एप्रिल २०२६ पासून ३१ मार्च २०२९ पर्यंत तीन वर्षांसाठी आहे. पुनर्नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसेच ११ डिसेंबर २०२५ रोजी पारित केलेल्या विशेष ठरावाद्वारे सदर पुनर्नियुक्तीसाठी कंपनीच्या भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे.

स्वाक्षरी /-शलाका कोपरकर दिनांक: १५ डिसेंबर २०२५ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाण: मुंबई

गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १० **ऑक्टोबर, २०२५** रोजी दिले

प्रबंधव

प्रतिवादीचे नाव आणि पत्ता: डीआरटी-॥, मुंबई **१. मे. स्टॅंडर्ड एअर कंडिशनिंग कंपनी**, एक मालकी फर्म, भारतीय रहिवासी, ज्याचा कार्यालय पत्ता: २१२

प्रभादेवी, युनिक इंडस्ट्रियल इस्टेट, व्ही. एस. मार्ग, प्रभादेवी, मुंबई –४०००२५; २. श्री. गिरीश सी. शेट्टी, मे. स्टेंडर्ड एअर कंडिशनिंग कंपनीचे हमीदार आणि दिवंगत श्री. चंद्रहास पदन्हा शेट्टी यांचे कायदेशीर वारस, कार्यालय: २१२, प्रभादेवी युनिक, इंडस्ट्रियल इस्टेट, व्ही. एस. मार्ग, प्रभादेवी, मुंबई -४०००२५; आणि निवासी पत्ताः ४०२, ब्लू बर्ड अपार्टमेंट, व्ही. एस. मार्ग, प्रभादेवी मुंबई -४०००२५.

जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बँक) मुख्यालय : दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हें क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे चल्लाघट्टा, बंगलुरू – ५६००७१.

सोने दागिन्यांच्या लिलावाकरिता जाहीर सूचना खालील नमूद कर्जदारांनी विविध स्मरणपत्रे पाठवून ही विहित वेळेत कर्ज चुकते करण्यास आणि सोने दागिणे

विमोचित करण्यास कसूर केलेली आहे. सोने दागिणे हे खालील सूचीतील कर्जदारांनी सदर कर्ज खात्यामध्ये तारण ठेवले आहेत. ते २२-१२-२०२५ रोजी स. १०.३० वा. आमच्या शाखा परिसरात जाहीर/ऑनलाईन/खाजगी लिलावाने विकण्यात येणार आहेत. सहभागी होण्यासाठी इच्छक असलेल्या व्यक्तिना शाखेत संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँकेने कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक्क राखून ठेवला आहे. कृपया नोंद घ्यावी की लिलाव त्या दिवशी पूर्ण न होऊ शकल्यास तो त्याच अटी आणि शर्तींवर त्यानंतरच्या दिवशी सुरू राहील. ग्राहक मयत असल्यास लिलावाशी संबंधित सर्व अटी या नामनिर्देशित/कायदेशीर वारसांना लागू राहतील. कर्जदारांना लिलावाच्या तारखेपर्यंत अनुषंगिक खर्च आणि तारखेपर्यंत व्याज चकते करण्यासाठी यादारे सचित करण्यात येत आहे. कसूर केल्यास तारण सोने दागिण्याची विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल. कोणतीही चौकशी आणि अटी आणि शर्तीकरिता शाखेत संपर्क करावा. शाखेच्या पत्त्याच्या तपशिलाकरिता www.janabank.com व येथे भेट द्या. कर्ज खाते कर्जदार/ तारण ठेवलेल्या

अ.	कर्ज खाते	कर्जदार/	तारण ठेवलेल्या
क्र.	क्र.	सह-कर्जदाराचे नाव	सोन्याच्या दागिन्यांचे
<u> </u>			एकूण वजन
?	३३४८८७३००२४२६१	काकासाहेब कचरू वेताळ	४५.८
?	३३४८८७३००२४३५०	जोगदंड शामराव	90.7
जना	स्मॉल फायनान्स बँक लि., तत	क्रमांक आरएल ८१,	
आंबेड	, महाराष्ट्र-४३१००१.		
3	४५७६०६७००००१६४	बिंदिया ग्यानीवंत मेश्राम	१०९.५२
8	४५७६८७३००२२११०	केतन दिलीप ठाकूर	५१.६८
ų	४५७६८७३००२२१४९	शेनाज बेगम फारूक शेख	४७.६३
Ę	४५७६८७३००२२३०१	नितेश सुरेश सालियान	४.३५
9	४५७६८७३००२२३९२	सुजाता सुरेश गायकवाड	१२.६
۷	४५७६८७३००२२४०३	लालबहादूर यादव	8.9८
9	४५७६८७४०००२०५९	वर्षा पवार	90.89
१०	४५७६८७४०००२१२२	निशा मुकुल सिंग	६४.८१
99	४५७६८७४०००२१८७	साहिल संतोष पाटील	३१.२१
		दुकान क्रमांक १०, ११, १०४, अप्सर	
		ळ, फेडरल बँकेच्या शेजारी, नवी मुंबई	
१२	३६५१८७३००२५४८६	शुभम संजय	१०.३९
83	३६५१८७३००२५७६६	मेघराणी गायकवाड	22.23
_			
		इ, दुकान क्रमांक ३–६ तळ मजला आ टा, प्लॉट क्रमांक ५८, सीटीएस ३२, ल	
		त्त्हा पुणे, महाराष्ट्र-४११०१४.	116.114, 1441.1.1.
88	३१५६८७३०००६५५१	संदीप प्रकाश धुरिया	६.१६
94	३१५६८७३०००६६०१	धर्मराज जनार्दन गावंडे	86.38
जनार		मजला, प्लॉट क्र. ३, शिल्पा टॉवर्स, पूर रोड, अकोला-४४०१ ०४, भारत.	गारकण राङ, तुकाराम
0 c		विजय नरेश गाणेकर	9 at les
१६	४५७३०६७००००१५८		१०५.७६
90	४५७३०६७००००२२१	शांताराम शिवराम दळवी	१४२.७६
१८	४५७३०६७००००३१०	आर श्रीदेवी राजेंद्र देवेंद्र	१००.८५
99	४५७३८७४००००६७२	ज्योती धर्म	५.६७
२०	४५७३८७४००००६९८	शैला लुकास	२९.३५
जना र	माल फायनान्स बँक लि., दुव	जन क्रमांक ७ आणि ८, तळ मजला, र	ाज आदित्य बिल्डिंग,
	काशिनाथ धुरू माग, अ '	ागर बाजार, दादर (पश्चिम), मुंबई-४	१०००२८.
२१	४६३८८७३००१४३६४	शिवानी सोनू साळुंके	3.8
25	४६३८८७३००१४४१४	राहुल भुरा भारवाड	३८.१
२३	४६३८८७३००१४४२७	संदिप शरावन यादव	₹0.98
28	१९४४१००६७८८६३४	पल्लवी शंतनू वनगड	३.६७
२५	४६३८८७३००१४४९२	सविता दिलीप पिंचा	38.99
२६	४६३८८७४०००१६००	भारती सुरेश सावे	२१.४५
२७	४६३८८७४०००२१३२	दीपा विलास पाटील	88.33
२८	४६३८८७४०००२२५७	सुप्रिया सुरेश एंडळकर	१६.१४
79	४६३८८७४०००२४०९	सुधा ताई गणेश पाटील	१८. ९३
30	४६३८८७४०००२६४२	राकेश राजू	88.68
38	४६३८८७४०००२६७८	प्रभंजन उमेश मोरे	9.7८
35	४६३८८७४०००२७४१	राजेश पलविंदर सिंग	२१.७५
	४६३८८७४०००२७५४	महेंद्र मनमल जैन	
33	8 \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$	मनोज यादव	₹8.₹9 34.44
38			\$8.5¢
जनी		ळ मजला, क्रमांक १ आणि २ वसिष्ठ, ोड, पालघर-४०१४०४, भारत.	आनद् आश्रम समार,
34	33330600000500	समीर इरफान शेख	९८
3६	३३३३०६७००००४५८	कृष्णा बडसीवाल	१४४.६१
30	33336930033837	तयम्मा रमेश	3.9८
36	\$3\$\$600\$9\$6\$	राजा शिवलिंगम स्वामी	६८.२५
	111114411		3-711

33	४६३८८७४०००२७५४	महेंद्र मनमल जैन	६४.३७					
38	४६३८८७४०००२८३०	38.88						
जना	स्मॉल फायनान्स बँक लि., त	आनंद आश्रम समोर,						
	माहीम रोड, पालघर-४०१४०४, भारत.							
३५	3333060000200	समीर इरफान शेख	९८					
3Ę	३३३३०६७०००४५८	कृष्णा बडसीवाल	१४४.६१					
₹७	३३३३८७३००३३१३२	तयम्मा रमेश	3.90					
36	१८१६६००६७८६६६	राजा शिवलिंगम स्वामी	६८.२५					
38	३३३३८७३००३३२६०	अक्षय विठ्ठल जाधव	२.५					
४०	२३३३८७४००००९१०	सलीम मेहबूब शेख	१५.९					
४१	१६०१०००४७८६६६	चमलादेवी राधेश्याम गुप्ता	५१.६५					
४२	· · · · · · · · · · · · · · · · · · ·		83.38					
83			८.४६					
४४	3333८७४०००१३२४	निकिता संदेश जाधव	३१.२९					
४५	३३३३८७४०००१४३९	सुनीता कन्हैया सिंग	८.४५					
४६	\$\$\$\$C\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	सुनीता कन्हैया सिंग	89.9					
४७	१३८७४०००१७६१	विक्रम प्रियकांत बगरिया	४२.६					
४८	<i>\$</i> \$\$\$\$८७४०००२०८६	पूजा मोतीलाल राजभर	६१.४१					
४९	३३३३८७४०००२१५२	यल्लमा संजू बोडके	४७.४३					
जन	ा स्मॉल फायनान्स बँक लिमि	टेड, (शाखा कोड ३३३३) तळ मजला	, हिनल रेसिडेन्सी,					
डह		लुआयसी कार्यालयाशेजारी, सेव्हन इ	लेव्हन हॉटेलसमोर,					
	कादिवली प	गश्चिम, मुंबई-४०००६७, महाराष्ट्र.						
५०	१६२१४००६७८०७०६	प्रणिता सुरेंद्र साटम	८.८५					
५१	३०७०८७३००४२१५४	अर्चना फ्रान्सिस मिरपगार	६.६					

40	१६११४००६७८०७०६	प्रणिता सुरेंद्र साटम	८.८५
५१	३०७०८७३००४२१५४	अर्चना फ्रान्सिस मिरपगार	६.६
५२	३०७०८७३००४२२८२	रोहित दिलीप इवले	३५.४
५३	३०७०८७३००४२३०६	कैलास शिंदे	90.9
५४	३०७०८७३००४२३१९	समीर समद सय्यद	9.99
५५	३०७०८७३००४२३२२	उमेश किसन कोतकर	२१.६
५६	<i>१६६१४००६</i> ७८०७०६	भाऊसाहेब गोविंद माने	९.६
५७	३०७०८७३००४२३५८	आशिष दादू तांबे	9.95
40	४८६५४००६७८०७०६	रोजा भिंगारदिवे विद्वान	90.9
		ळ आणि पहिला मजला, स. क्र. ६९९ र्न, कांकारिया प्लाझा, लालटाकी अहा	
५९	३२३८८७३००३४३०५	गजेंद्र हरिश्चंद्र कांबळे	४.८६

६१	३२३८८७३००३४४२०	विजय हरिभाऊ बिरांजे	४.०५					
जना स्मॉल फायनान्स बँक लि., पहिला मजला, तळ मजला, द्कान क्रमांक १, २ आणि ३,								
शि	शिवतेज, प्लॉट क्रमांक ४, माणिक चौक, डीआयसी रोड, धाराशिव (उस्मानाबाद) जि.							
उस्मानाबाद, महाराष्ट्र-४१३५०१.								
६२	३२२००६६००००१४१	हृत्विक राहुल आंबेसांगे	१५९.९					

३२३८८७३००३४३७० विनोद चंद्रकांत रामगुडे

1	६३	३२२०८१६०००५१०२	संगमेश्वर महादेव टिपराळे	३८.१४	?
	६४	३२२०८१६०००५१३१	मल्हारी नरसिंग काळे	३६.४५	F
	६५	३२२०८७३००३३६९३	पार्वती चंद्रमोहन कांबळे	8.03	L
	६६	३२२०८७३००३३७२०	अभिजित पांडुरंग वाघमारे	८.७४	3
	६७	३२२०८७३००३३७६९	विनायक बापूराव चवळे	१४.९९	?
	६८	३२२०८७३००३३८४५	दैवशीला रवी पुणेकर	१३.०३	٦
	६९	३२२०८७३००३३८५८	अब्दुल जफर शेख	४.९५	. 8
	90	३२२०८७३००३३९६०	वंदाबाई तलावरे	90	8
	७१	३२२०८७३००३४०५८	सत्यवान भीमराव काळे	٧,३८	8
	७२	३२२०८७३००३४१२१	कोरे रमेश त्र्यंबक	१७.६८	. 8
	93	३२२०८७३००३४१७३	मंगेश चन्नाप्पा ढगे	4.93	?
	૭૪ ૭૫	32201630038223	महेश लिगाप्पा अंबिलपुरे भीमसेन व्यंकट कांबळे	82.8	I
		३२२०८७३००३४२५२ गॅल फायनाच्य बँक लिपिटेड	मानसन ज्यकट कावळ , पहिला मजला, घर क्रमांक ३-२-४८७,	१०.७७	- 2
	41.11 (*		लातूर, उदगीर-४१३५१७, भारत.	**************************************	3
4	७६	३१८५८१६०००१४७४	सुरेखा कल्लाप्पा नाईक	30	3
			हेला मजला, कार्यालय क्रमांक १०१, सिद्धि		8
		सांगली - गि	नेरज रोड, सांगली-४१६४१६, भारत.		3
1	99	१८४१६००६७८७१६६	गणेश आबाजी गव्हाणे	२३.५५	- \$
1	जना स	मॉल फायनान्स बँक लि., ए	न स्क्वेअर, नवले इस्टेट, तळेगाव चाकण	मेन रोड, बलाडोर	3
			दाभाडे, मावळ, पुणे-४१०५०७, तळेगाव,		. 8
4	<u>٥</u> ٧	898888888888	सुहास फिलिप भालेराव	१६.५५	8
4	जना स	गल फायनान्स बकालामटड केल बाजार फोर्टिस जवल	, क्रमांक २८१, हिस्सा क्रमांक २, सिटी स , कल्याण (पश्चिम), महाराष्ट्र–४२१३०१	व्हक्रमाक ३४३४, श्रापन	8
-	७९		राघवेंद्र हिरासिंग चौव्हाण		Г
1	८०	\$0\$\$\$00\$\$\$0\$	दिलीप गणपती गागलवाड	8.88 8.88	L
+	८१	\$08\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$	श्रीपाद सुधाकर उत्तरवार	88	8
1	८२	3083603038350	रेखा संभाजी	ę. 9 9	. 8
1	८३	१०४४६००६७४४०६	दीपक शंकर सिंग	q.,,,	8
	८४	808860088808	चंद्रकांत प्रभू घंटेवार	4.9	8
1	८५	७८४४६००६४४८७	सुशीला जे	७.२९	8
	८६	३०४३८७३००३४५४०	परवीन फातेमा शेख जुनैद	३.६५	8
	८७	३०४३८७३००३४७७०	हनुमान माधवराव भोसले	४.९५	. 8
4	۷۷	०६८४६००६७८६४०६	गजानन राजेंद्र मुळे	२.१५	8
4	८९	\$083600\$800\$	नारायण लिंगोजी बुचडे	۷.۶	. 8
	90	३०४३८७३००३६६५८	फहीम बेग	५.२९	?
	99	308360056860	विट्ठल राजाभाऊ आढाळकर	3.8	?
1	99 93	\$3085005805 \$4885005805	मोहम्मद होहेल अब्दुल हफीज दयाशंकर नामदेव शेळके	39.3C 8.9C	?
	38	३०४३८७३००३७१५१ ३०४३८७३००३७३०३	अक्षय सुरेश सरोदे	8.78	?
			्राप्ताय पुरस्त सरस्य इ, १ला मजला, सर्व्हे क्रमांक २९५४, चिख		1
4			४३१६०१, भारत.		8
-	९५	४७५९०६६०००००८९	भूपेंद्र विनोदभाई पटेल	४४५.९९	<u>ज</u>
-	९६	४७५९०६७००००१६८	स्वामी चिके गावडा	989.८	एर
1	९७	४७५९०६७००००१७१	स्वामी चिके गावडा	१७५.०५	L
1	९८	४७५९०६७००००३७२	अमर ज्ञानू गायकवाड	909.09	3
1	99	४७५९०६७००००५११	बलराम राजेंद्र प्रसाद सिंग	१२३.५	l
	900	४७५९०६७०००६००	लखन अण्णादुराई देवेंद्र	?39.3	. 8
1	909	४७५९०६७००००६४२	राधिका श्रीक्रिष्ण सावंत	\$\$.55	H
	907	४७५९०६७००००७३१ ४७५९०६७०००७६७	घनश्याम रामलाल गुप्ता इस्थर बाबू कविलकर	१४०.९५ १३२.४१	L
	१०३	४७५९८७३००१७८१५	पीर मोहम्मद अली शेख	77.05	3
_	१०५	४७५९८७३००१७९६९	सुमती कुमार	3.67	?
4	१०६	४७५९८७४००००६३०	रणजित अशरफिलाल कनोजिया	32.92	ज
4	909	४७५९८७४००००८८६	अधिलक्ष्मी वोलमुरुगन उडियार	89.38	8
-	१०८	४७५९८७४००००९००	शंकर देवेंद्र	२१.६५	8
1	जना		ड, तळ मजला, पोरुचेस्टी बिलिंडग, लह्नृश्	भाई पार्क समोर,	8
1			नजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८.	1	. ?
1	१०९	३१५५८७३०००७६५१	पवन भीमराव मंजुळकर	8.8	?
1	990	३१५५८७३०००७७३०	प्रविण भाऊरावजी मेटकर	8.9	
	??? ???	३१५५८७३०००७८४२ ३१५५८७३०००८८१९	आकाश कडू चंद्रकांत जानरावजी राऊत	५.६ ५.४	Ŀ
			चद्रकात जानरावजा राऊत गॉट क्र. ४६, सर्व्हे क्र. ५६/२, मौजा राजापे		. ?
	-4:41 6		तिट फ्र. ४६, स <i>्रु</i> फ्र. ५६/ र, माजा राजार लिंडगजवळ, रुक्मी नगर, अमरावती-४४४		8
-	883	४७५२०६७०००००२६	निकलेश ललित बोहरा	९९.७३	8
-			, दुकान क्रमांक ३, तळ मजला, लोटस ति	! नेक स्क्वेअर, जय	8
+		नेपच्यून सीएचएस, मिठ चं	की, लिंक रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४		8
1	888	32830660000280	अजय एम त्रिपाठी	३२०.६८	. ?
1	११५	328341040088886	मोहम्मद हसिम हक	82.28	. ?
	११६	32936000803595	त्रिवेणी प्रसाद पांडे	१५.२७	?
	999 992	३२१३८७४०००२५६२ ३२१३८७४०००२६४१	आयुष राजकुमार विश्वकर्मा लक्ष्मी नरसिंह भंडारी	९.८ ३५.०२	ज
			्र ''स्कायसिटी'', १ला मजला, क्रमांक १		?
4			.स मार्गाजवळ, भांडुप पश्चिम, मुंबई-४०		8
-	???	३०६९८७३००५६३१२	ताप्रिनबी शेख	7.7	\$
-	१२०	३०६९८७३००५६३२२	दिनेश विश्वनाथ गिरबाणे	११.७	8
-	१२१	३०६९८७३००५६५४२	मारुती न्यूले	4.9	?
-	जना स्मॉ		मजला, ''मौलिक संकुल कॉम्प्लेक्स'',		?
1			गिआय बँकेसमोर, लातूर-४१३५३१, भारत रिक्स करको	I	. ?
	922	\$98050050898	विक्रम अटकोरे	7.94 3.0X	. ?
	१२३ १२४	\$\$\$9\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$	सुनील गणपतराव निर्मळे बालाजी छगन जाधव	\$.08 9.93	
			बालाजा छगन जाधव ला मजला, छत्रपती चौक, एस्सार पेट्रोल प	९.९३ पंपाच्या बाजला.	. ?
-	नः॥ १		ता मजला, छत्रपता चाक, एस्सार पट्टाल प ही बीके, नांदेड-४३१६०१, भारत.		7
-	१२५		निखिल नवनाथ शिंदे	१७.१३	. ?
-	१२६	३३३९८७४०००१०९५	भाग्यश्री सागर कुंभारे	38.22	1
+	१२७	३३३९८७४०००१२५०	फरहत अफजल	१२.५५	२
1	१२८	३३३९८७४०००१४५१	राजियाबेगम शिवनागी	२६.१५	२
	१७९	३३३९८७४०००१५६६	गिरीराज काशिनाथ जोशी	८३.६७	?
	930	३३३९८७४०००१५८२	शबाना रईस अहमद कुरेशी	२७.३	۱
	838	3339८७४०००१५ ९ २	शबाना रईस अहमद कुरेशी	११.३५	l-
1	835	\$9\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$	रियाझ अहमद अब्दुल हमीद झेरडी	७५.५२	- 2
	\$33 \$33	\$\$\$9८७४०००१८१० \$\$\$\$९८७४०००१८२०	धम्मशीला तलवारे धम्मशीला तलवारे	७ १०.५	1
	938 934	\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$	वसीम नजीर खान	90.4 90	?
- 1	244	777,0000001577	ओंकार बावकर	,,,	- 7

१३७ ३३३९८७४०००१९६१ चांदनी त्रिपाठी

१३८ ३३९८८७३००२७२६९ महेश शंकर माटे

जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, १ला मजला, एम बी ट्रेड सेंटर, रेल्वे फाटकाजवळ,

एचडीएफसी बँकेसमोर, इंडसइंड बँकेच्या वर, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०११०५, भारत.

_	१३९	३३९८८७३००२७३१९	दीपाली तानाजी मुंढे	88.3	२०९	३०३३८७३००३२६१७	प्रमोद भिवाजी वंजारी	88
_	जना	, ,	मजला, गणेश मंदिराजवळ, गणेश नगर, द	ापोडी, (प),	२१०	३०३३८७३००३२६९५	संजय सुधामजी गजघाटे	4.9
			t-४१११०१२, भारत.	-	२११	3950000805	अर्चना भूषण पेटकर	4.8
	880	\$38050800060\$	पूजा शिवाजी राणे	५१.१५	जना स्म	गॉल फायनान्स बँक लि., तळ [ः]	मजला, प्लॉट क्र. ३७, घर क्रमांक ३०११/	/ ई/३७, कैलास
	888	338060000656	नीलम प्रकाश	90.76	सहर		भाउट, गुरुदेव नगर, समोर. गुरुदेव पेट्रोल प	
	जना स	मॉल फायनान्स बँक लि., १ला ग	गजला, सुरभी अपार्टमेंट, बोळिंज नाका, बो	ळिंज, विरार-		नागपूर, तहसील आणि	जिल्हा, नागपूर-४४०००९, महाराष्ट्र, भार	त.
	5 n	2020 // 2 022/4	४०१३०३, भारत.		२१२	०६६८६००६७८१३६६	नितीन भीमाजी वांजळे	१९.६
	888	३१६१८७३००१६६४५	नाझिंबानू इस्लामली	ξ. 4?	२१३	४१४४६००६७८१३६६	अलका गायकवाड	٥.٤
	883	३१६१८७३००१६६७१	नसरीन अब्दुल हक सय्यद	8.99	२१४	३३६१८७३००३८५५७	मंगला धोत्रे	80.8
	888	३१६१८७३००१६६८४	संगिता सरोज अजय	५.९७	२१५	७८७८६००६७८१३६६	स्वप्ना बोरे	96.39
	१४५	३१६१८७३००१६७०८	रुपेश जयप्रकाश गुप्ता	२३.९५	२१६	७६८८६००६७८१३६६	सुनीता परदेशी प्रकाश	६.७
	१४६	३१६१८७३००१६७२१	आराधना विश्वकर्मा	9.7	२१७	०४১১६००६७১१३६६	गौरी सूर्यकांत	१३.८
П			ब्लॉक क्रमांक १०५, १ला मजला, हिल व्ह डच्या लगत, घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०		२१८	३३६१८७४००००१७६	राजू नरसिंगराव केशव	१९.७ २
,					जन	ा स्मॉल फायनान्स बँक लिमिटे	 ड, तळ मजला, सावित्री अपार्टमेंट, वारजे	, माळवाडी,
	880	3099089000088	रोमन अनीस कुंगले	900.89		पु	णे-४११०४१, भारत.	
	१४८	3099050000998	राहुल करण गौतम	१३२.६५	२१९	३०३९०६७०००००२०	संजय देवजी रेवाळे	१४५.६
	888	३०९९८७३००५९०२१	बिजया कुमार दिवाकर पाध्ये	३.५२	220	३०३९०६७००००६९	निखिल विलास बाईत	११५.०८
	१५०	३०९९८७४००००९६०	दीपक पाणिग्रही	80.88	२२१	३०३९०६७००००१६१	ज्योती दीपक	999.9
	१५१	30992980009998	रुपा दिलीप कदम	५१.२	222	३०३९०६७००००१८४	सोनल जैन	६५१.६८
_	१५२	30992980008923	अमित मुन्ना साहू	१५.९९	223	३०३९०६७००००१९७	शंकरलाल रिखबदास घेया	१७५
	१५३	३०९९८७४०००१२५९	प्रतिभा मनोज	११.४३	258	३०३९८७३००२२१७२	सुनीता अनिल	3.9
┪	१५४	३०९९८७४०००१३२२	यज्ञेश विनोद जोशी	७५.३९	२२५	30388930088800	शेहनाजबेगम कासिम	7.0
╛	१५५	३०९९८७४०००१५८१	अजय के शुक्ला	१३.४५	२२६	30382040008080	निशा दळवी	46.8
	१५६	३०९९८७४०००१६७०	अलिशा विजय कुमावत	४८.४५			उर्मिला सायबामाने	२८.९
-			मजला आणि पहिला मजला, गावदेवी अप		226	30392680007380		
-			इ, काटेमानिवली, कल्याण पूर्व-४२१३०६,		२२८	30392680007392	दर्शना धर्मांशु राठोड	३६.१५
-	१५७	३१५९८७३००४८३२५	नितेश राकेश यादव	२९.७६	223	३०३९८७४०००२४५१	आरती दीपक कदम हितेश हेमंत कुमार जैन	80.3
-	१५८	३१५९८७३००४८६०५	अर्चना अंकुश	4.98	२३०	३०३९८७४०००२४६१ 	, , ,	58.5
-	१५९	<i>३१५९८७३००४८९९२</i>	रविकांत रामजीवन उपाध्याय	६०.७	ু ज•		तळ मजला, दुकान क्रमांक १, २ आणि ३ कूल रोड, बोरिवली, मुंबई-४०००६६, भा	
\dashv	१६०	<i>३१५९८७४००००३८७</i>	प्रेमती शर्मा	१५.३७	27.0	`	कूल राड, बाारवला, मुंबइ-४०००६६, मा गणेश सोपान काकडे	
\dashv	१६१	३१५९८७४००००८३२	अनुज सिंग	१२.२४	738	४५७९८७३०००१३४२		१५.६७
\dashv	१६२	<i>३१५९८७४००००९७३</i>	संतोष विरजी सोळंकी	१५.२५	्रणनास्म		मजला, एच. क्र. ११४/१२, राधाकृष्ण कॉ नापूर–४१३००१, भारत.	लाना मुराजा पठ,
\dashv	१६३	३१५९८७४०००१३८०	मोहम्मद मासुम	90	222		नापूर-४१३००१, भारत. तुषार दत्ताराम शेडगे	१२३.९४
\dashv	१६४	३१५९८७४०००१४८२	शकीननानो मोहम्मदमासुम शेख	१५.०६	232	3388060000048	तुषार दत्ताराम शडग अजय जयवंत सावंत	·
\dashv	१६५	३१५९८७४०००१५६८	मंजू अखिलेश विश्वकर्मा	२३.७७	233	\$38860000663		86.23
\dashv	१६६	३१५९८७४०००१५७१	रिंकी पवन राय	१०.८४	738	3388890000880	अक्षय रामजगत बंध	30.09 miss\ surse
\dashv	१६७	३१५९८७४०००१६६०	अनिलकुमार श्याम पांडे	28			कुंडलिक दर्शन', क्र. २०, २०४, २०५ (क्र गॅलजवळ, साई शारदा हॉलसमोर, डोंबिव	
\dashv	१६८	३१५९८७४०००१९७६	संदेश ललता यादव	१९.९७	नादव	त्ता, चड्या राङ, ।वय वाजार म	गलजवळ, साइ शारदा हालसमार, डााबव भारत येथे.	on-075705,
\dashv	१६९	३१५९८७४०००२०३५	संजय हरिशंकर गुप्ता	२६.३७	२३५	39896003698	अरुण बाजीराव ससाणे	४१.३५
\dashv	990	३१५९८७४०००२०८७	सबरीन सलीम बूटवाला	4.2	२३६	33805030080833	प्रकाश सेसू राठोड	4
-	ज		ळ मजला आणि पहिला मजला, क्रिष्णा रि		739	\$\$\$989\$0080\$\$\$	नारायण धर्म भोसले	۶۵.۷
			र, तुळिंज रोड, नालासोपारा पूर्व-४०१२०९. 	•			तस्लीम अक्रम शेख	
-	१७१	४०४१८७४०००००११	संतोष महादेव पवार	80.39	२३८	33896930080786	तस्लाम अक्रम शख क. ५२, मंत्री चांडक विहार, होतगी रोड, ३	8.99
\dashv			नला, दुकान क्रमांक १, २, ३ आणि ४, जेव्		জন		क. ५२, मत्रा चाडक विहार, हातगा राड, उ , महाराष्ट्र−४१३००३, भारत.	भासरा चाक,
-	एलबाए		ार, खालसापथ त्रिशताब्दी चौक, मुलुंड (प jबई, महाराष्ट्र–४०००८०.	ाश्चम), ाजल्हा	220		राहल प्रभाकर गोटे	2- 2
-	१७२	४५६६८७३०००७७३०	सोहेल मस्तान शेख	१८.९५	739	३०४२८७४००००५७२ 	राहुल प्रमाकर गाट इ, क्रमांक ०४, खालचा तळ मजला, मोर्द	२०.३ ।
-			मजला, ''पतंजली कॉम्प्लेक्स'', मालमत्ता		जना		इ, क्रमाक ०४, खालचा तळ मजला, माद ४०८/०३, गुलटेकडी, पुणे–४१११०३७, १	
-	41-11		बार्शी रोड, लातूर-४१३५१२, भारत.	राज्ह प्रानावा	280	३०९८८१६०००६०४९	अमित सुशीलचंद्र मसुरकर	
-	१७३	४५७८८१६००००१५३	व्यंकटी माणिकराव ठोके	90.9	789		साक्षी संदीप यादव	ξξ. ζ t. Int.
-	_		। ।जला, ''सहकार संजीवनी'', घर क्रमांक १			३०९८८७३००४२५२२ ३०९८८७४००० <i>०६</i> १०	हसीना बानो अब्दुल रवाब खान	4.64
			वळ, व्हीआयपी रोड, नांदेड-४३१६०२, भा		२४२			५५.२
4		बुलढाणा अवन सासायटाज	यळ, प्हाजायपा राड, नाद्ड- ४२१६८२, ना	रत.				20.110
╛	१७४	४५६०८७३००२५१६९	काशीबाई भास्कर गिन्हे	रत.	283	१७८००००४७८	कुणाल रामचंद्र पाटील	38.88
	१७४ १७५				288	\$0\$2000080290¢ \$2\$2000080290¢	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये	99.67
	१७५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मज्	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव	و <i>ډ</i> .४	२४४ २४५	\$0\$000080550\$ \$0\$000080550\$ \$\$\$000080550\$	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शबान मोहम्मद खलील शेख	९९.७२ ५०.९३
	१७५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मज्	काशीबाई भास्कर गिऱ्हे सीमा केशवराव गोसावी	و <i>ډ</i> .४	२४४ २४५	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड,	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज
	१७५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मज्	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव	و <i>ډ</i> .४	२४४ २४५ जना स्म	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शबान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत
	१७५ जना स्म	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मज् सुराणा नगर, ७ हि	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव हल्स, औरंगाबाद-४३१००३, भारत.	७ ६.४ क ५ आणि १६,	२४४ २४५ जना स्प	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शबान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२
	१७५ जना स्म	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ हि ३१६३०६७०००००५५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्स, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९	२४४ २४५ जना स्य २४६ २४७	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७
	१७५ जना स्म १७६ १७७	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बॅक लि., तळ मर सुराणा नगर, ७ ति ३१६३०६७००००५५ ३१६३८७३००२२४०९	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्स, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६	२४४ २४५ जना स्म २४६ २४७	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गॉंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट,
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ गॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ हि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७३००२६२८२	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्स, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८	२४४ २४५ जना स्व २४६ २४७ जनाः	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ गॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले–आऊट, ड, नागपूर.
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १७९	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६	288 284 341 284 286 341 287	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मीजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले–आऊट, इ, नागपूर.
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १७९ १८०	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ हि ३१६३०६७००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, र	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्लस, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४	288 284 341 284 286 341 287	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ गॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १७९ १८० जना स	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ हि ३१६३०६७००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, ह स्टेशन रोड, मुंबई, हु	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ाळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्लां तालुका, मुंबई-४०००८८, भारत.	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ व्वार, गोवंडी	788 784 जना स्म 786 जना द 2 782 जना स्म	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ गॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ गॉल फायनान्स बँक लि., दुका	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्पेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले – आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १७९ १८० जना स	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर् सुराणा नगर, ७ हि ३१६३०६७००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ -मॉल फायनान्स बँक लिमिटेड, ह ३२६६८७३००४२८५ ३२६६८७३००४२८५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव इत्स, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे इली तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ व्वार, गोवंडी	788 784 जना स्म 786 जना व 782 जना स्म	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ गॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्पेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले–आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १७९ १८० जना स	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ -मॉल फायनान्स बँक लिमिटेड, त स्टेशन रोड, मुंबई, वु ३२३६८७३००४२८८५ ३२३६८७३००४३१५१	काशीबाई भास्कर गिन्हें सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव हत्स, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातवी शेख एजाज मखबूल कुरेशी छ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे हलां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ वनार, गोवंडी १२.२१ २.४५	288 284 371 E 286 371 E 287 371 E 287 371 E 287 371 E	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ग्रॅल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्पेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले–आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७.
	964 964 966 960 960 970 970 970 970 970	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मः सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ ३१६३८७४०००१४०५ ३१३६८७३००४४८८५ ३२३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्ला तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूरम राजेश	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ विचार, गोवंडी १२.२१ ४.२	288 284 371 E 286 371 E 287 371 E 287 371 E 287 371 E	३०९८८७४००००८७९ २०९८८७४००००८८२ २०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ मॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्पेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव	९९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले–आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७.
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १७९ १८० जना स १८१ १८२ १८३ १८४	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७००००५५ ३१६३८७३००२२४०९ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ -मॉल फायनान्स बँक लिमिटेड, त स्टेशन रोड, मुंबई, वु ३२३६८७३००४२८८५ ३२३६८७३००४३१५१	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्ला तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वो	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ व्वार, गोवंडी १२.२१ १.४५ ४.२	288 284 341 286 341 287 341 287 341 287 347 347 347 347 347 347 347 347 347 34	३०९८८७४००००८७९ २०९८८७४००००८८२ २०९८८७४००००८९२ सॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००१९४२ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुक	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्पेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत.	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले–आऊट, इ, नागपूर. १३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ९.९
	984 切用 सम 986 989 982 989 920 जना स 927 928 929 920 920 921 922 923 924 924 925 924 925 924 925	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ऑल फायनान्स बँक लि., तळ मः सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव तला, अर्रेताबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ाळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे हलां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ व्वार, गोवंडी १२.२१ ४.२ २९.९८	288 284 341 285 341 287 341 287 341 287 341 247 347 347 347 347 347 347 347 347 347 3	३०९८८७४००००८७९ २०९८८७४००००८८२ २०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ मॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार,	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत.	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ छे ले–आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ९.९
	994 明末日 995 996 997 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909 909	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मः सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्लस, औरंगाबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमहदीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ाळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे हलां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे रुक्सार वाहिद अली सय्यद रेण् संजय रे	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ व्वार, गोवंडी १२.२१ १.४५ ४.२ २९.९८	288 284 341 285 341 286 341 286 341 286 341 346 346 346 346 346 346 346 346 346 346	३०९८८७४००००८७९ २०९८८७४००००८८२ २०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००१९४२ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७८७४००००५६५ मॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००१९०	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यांलय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत.	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ छे ले–आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ९.९ इ मजला, मास्टर
	१७५ जना स्म १७६ १७६ १७६ १८० ५८१ १८२ १८३ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८० १८८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मः सुराणा नगर, ७ वि ३१६३८६७००००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, औरंगाबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमहदीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ाळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे हलां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्ले रुक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ १९.५८ १६.७६ १००.२४ व्वार, गोवंडी १२.२१ २.४५ ४.२ २९.९८ २५.८८	288 284 341 286 341 286 341 286 341 286 341 346 346 346 346 346 346 346 346 346 346	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८८२ ३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००१९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७८७४००००५६५ मॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५८ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००२९२ ४७५५८७४००००४८३	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिळी बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले – आऊट, ड, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ९.९ ४ मजला, मास्टर
	では、 では、	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३००१६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्ला तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूरम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्जे रुक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ वनार, गोवंडी १२.२१ २.४५ ४.२ २९.९८ २५.८८ २७.४८ ५.५५	288 284 341 286 341 286 341 286 341 286 341 341 341 341 341 341 341 341 341 341	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८९२ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७८७४००००५६५ ग्रॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५९ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००१९२ ४७५५८७४००००४८३	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिळी बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले – आऊट, ड, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ९.९ उ मजला, मास्टर
	では、 では、	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्लां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे रुक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर,	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ वनार, गोवंडी १२.२१ २.४५ ४.२ २९.९८ २५.८८ २७.४८ ५.५५	288 284 341 285 341 286 341 286 341 286 341 286 341 286 341 341 341 341 341 341 341 341 341 341	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८९२ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००१९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड स्मॉल प्रायनान्स बँक लिमिटेड स्मॉल प्रायनान्स बँक लिमिटेड स्मॉल प्रायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूबाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००१९२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिळी बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पूर्यकांत वासनिक	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले – आऊट, इ., नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ९.९ उ मजला, मास्टर २०.४ ६८.८ ३८.५ ३८.५
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १८० जना स १८२ १८३ १८४ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्स, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वेल्लां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांतराम मुरलीधर मोरे आदित्य किशार बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत.	७	288 284 341 285 341 286 341 286 341 286 341 286 341 286 341 341 341 341 341 341 341 341 341 341	३०९८८७४००००८७९ २०९८८७४००००८८२ २०९८८७४००००८९२ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००१९४२ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ मॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८४८ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००१९२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ समॉल फायनान्स बँक लिमिटेड	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शाशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००। सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंदू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक ह, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ छे ले–आऊट, इ, नागपूर. १३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ९.९ इ मजला, मास्टर २०.४ ६८.८ ३८.५ १६.१ ३८.४ ३८.४
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १८० जना स १८२ १८३ १८४ १८५ १८५ १८८ १८५ १८८ १८८ १८८ १८८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्लां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे रुक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत.	७	288 284 371 286 371 287 287 287 287 287 287 287 287 287 287	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४००००८९२ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००५२२ ४७५५८७४००००४७० ४७५५८७४००००५२३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिळी बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३,	१९.७२
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १८० जना स १८२ १८३ १८४ १८५ १८५ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्लां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बठों रुकसार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे रु मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक –४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख	७	288 284 341 ET 284 286 341 ET 284 286 341 ET 284 246 341 ET 284 248 248 248 248 248 248 248 248 248	३०९८८७४०००८७९ २०९८८७४०००८८९ २०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८४८ ३९९४८७३००२०८५९ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००५९२ ४७५५८७४००००४० ४७५५८७४००००४६३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या शेजारी, बैरामजी टा	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गॉडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मञ् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३,	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २०.४ ६८.८ ३८.५ इ८.४ उ.४ इता, ऑक्सस भारत. १९.८
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १८० जना स १८२ १८५ १८५ १८५ १८७ १८७ १८५ १८७ १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८०	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद – ४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्लां तालुका, मुंबई – ४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बठों रुकसार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे रु मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक – ४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव	७	288 284 341 286 341 286 341 286 341 286 341 341 341 341 341 341 341 341 341 341	३०९८८७४०००८७९ २०९८८७४०००८८९ २०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५९ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४९२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या शेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१८१२	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गाँडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मञ् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ५०.४ ६८.८ ३८.५ ३८.४ उला, ऑक्सस भारत. १९.८ ८.४
	१७५ जना स्म १७६ १७८ १७८ १८० जना स् १८२ १८५ १८५ १८५ १८७ १८७ १८७ १८७ १८७ १८७ १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८०	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव ल्ला, औरंगाबाद – ४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे ल्लां तालुका, मुंबई – ४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे क्कसार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे व मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक – ४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड	७	288 284 341 286 341 286 341 286 341 286 341 341 341 341 341 341 341 341 341 341	३०९८८७४०००८७९ २०९८८७४०००८८९ २०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५८ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००२९२ ४७५५८७४००००४६३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००८८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, वैरामजी टा ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१९९०	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ ५०.४ ६८.८ ३८.५ ३८.४ उला, ऑक्सस भारत. १९.८ ८.४
	१७५ जना स्म १७६ १७७ १७८ १८० जना स १८२ १८३ १८४ १८५ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शराबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे हलां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बठों रुकसार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे रु मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक –४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे	७	288 284 361 286 286 361 287 286 361 287 288 289 361 289 361 361 362 363 364 364 364 364 365 366 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 3	३०९८८७४०००८७९ २०९८८७४०००८८२ २०९८८७४००००८२२ २०९८८७४००००८९२ सॅल फायनान्स बॅक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॅल फायनान्स बॅक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बॅक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८४८ ३९९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बॅक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००५२२ ४७५५८७४००००४० ४७५५८७४००००५२३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड बॅकेच्या शेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१९१२०	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गाँडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो: अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००। सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टाॅवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुद्दीन अक्रमुद्दीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी रोल्हापूर-४१६००३, भारत.	१९.७२
	१७५ जना स्म १७६ १७८ १७८ १८० जना स् १८२ १८५ १८५ १८८ १८७ १८८ १८९ १९९ १९९ १८९ १८९ १८९ १८९ १८० १८० १८२ १८२ १८२ १८२ १८२ १८२ १८२ १८२ १८२ १८२	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शराबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी व्ह मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुलां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूरम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे त्रुसंजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे त्र मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक –४२२००९, भारत. रुपिकेश राजेंद्र मुळे सुरय्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार	७	288 284 361 286 361 287 288 288 288 288 288 288 288 288 288	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ йल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३००१९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५२ सॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४२२ ४७५५८७४००००४२३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड वँकेच्या शेजारी, वैरामजी टा ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गाँडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो: अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००। सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टाॅवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुद्दीन अक्रमुद्दीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी रोल्हापूर-४१६००३, भारत.	१९.७२
मा सा	१७५ जना स्म १७६ १७८ १७८ १८० जना स् १८२ १८५ १८५ १८८ १८७ १८८ १९९ १९९ १९९ १९९ १८९ १८७ १८८ १८९ १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८०	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शराबाद—४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी व्ह मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्र्लां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बठों रुकसार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे रु मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सच्चान	७	288 284 284 361 286 361 287 286 361 287 288 289 361 361 361 361 361 361 362 363 364 364 364 364 364 365 366 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 </td <td>३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८२२ йल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३०००९९७८ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंध्याडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४२२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड वँकेच्या शोजारी, वैरामजी टा ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१९१२० सॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व</td> <td>कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मीजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो: अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००। सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टाॅवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सस्यद किरण सदाशिव गोरे</td> <td>१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २०.४ ६८.८ ३८.५ स्त.१ ३८.४ उ.४ स्त.१ भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.१ ५.१</td>	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८२२ йल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३०००९९७८ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंध्याडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४२२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड वँकेच्या शोजारी, वैरामजी टा ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१९१२० सॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मीजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो: अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००। सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टाॅवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सस्यद किरण सदाशिव गोरे	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २०.४ ६८.८ ३८.५ स्त.१ ३८.४ उ.४ स्त.१ भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.१ ५.१
प्रा	१७५ जना स्म १७६ १७८ १७८ १८० जना स १८३ १८४ १८८ १८८ १८८ १९९ १९२ १९९ १९२ १९९ १९९ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ स्टेशन रोड, मुंबई, व् ३२३६८७३००४३०९८ ३२३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३३६५ ३२३६८७३००४३३६५ ३२३६८७३००४३६५ ३२३६८७३००४३३११ ३३४८७३००४३११	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शनावाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुलां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे कक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक –४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुरय्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर	७	288 284 284 361 286 361 287 280 361 287 286 361 287 288 289 280 361 361 361 362 363 364 364 364 365 366 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 </td <td>३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लिन्देड र्कआउट जिमच्या खाली, स्वा १६०७८७४००००५६५ र्माल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९१४८७३००२०८५१ सॉल फायनान्स बँक लि., दुक प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४०२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, रोड, व ३२१८८७३००४६१९४ ३२१८८७३००४६१९४</td> <td>कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी गेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार</td> <td>१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २८.४ ३८.५ इ८.८ ३८.४ न्हा, ऑक्सस भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.२ ४.१ ४.३</td>	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लिन्देड र्कआउट जिमच्या खाली, स्वा १६०७८७४००००५६५ र्माल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९१४८७३००२०८५१ सॉल फायनान्स बँक लि., दुक प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४०२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, रोड, व ३२१८८७३००४६१९४ ३२१८८७३००४६१९४	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी गेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २८.४ ३८.५ इ८.८ ३८.४ न्हा, ऑक्सस भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.२ ४.१ ४.३
gr	१७५ जना स्म १७६ १७८ १७८ १८० जना स १८३ १८४ १८६ १८७ १८८ १८९ १९९ १९९ १९९ १९९ १९९ १८९ १८९ १८९	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, त इर३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३८८७३०१४३६६ ३२३६८७३००४३११ ३२४८७३००४३११	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शनावाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुलां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे कक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक –४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुरय्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ वनार, गोवंडी १२.२१ २.४५ ४.२ २९.१८ २५.८८ २७.४८ ५.५५ १.३५ २२.८९ सेंट-१ राष्ट्रीय २.९९ १६.८५ १०.१५ १०.१५ १०.१५ ९.२४ ४.२८	288 284 284 361 286 361 287 286 361 287 286 361 287 286 361 361 361 361 362 363 364 364 364 364 365 366 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 367 </td <td>३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ йल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ ग्रॅल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १६५७८७४००००५६५ ग्रॅल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, ४७५८७३००२०८५२ ग्रॅल फायनान्स बँक लि., दुक ४७५८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००८८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१९१२० ग्रॅल फायनान्स बँक लिमिटेड ३२१८८७३००४६१९४ ३२१८८७३००४६१९४</td> <td>कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी लेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार</td> <td>१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २०.४ ६८.८ ३८.५ स्त.१ ३८.४ स्ता, ऑक्सिस, भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.२ ४.१ ४.१ ४.३ १४.९</td>	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ йल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ ग्रॅल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १६५७८७४००००५६५ ग्रॅल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, ४७५८७३००२०८५२ ग्रॅल फायनान्स बँक लि., दुक ४७५८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००८८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१९१२० ग्रॅल फायनान्स बँक लिमिटेड ३२१८८७३००४६१९४ ३२१८८७३००४६१९४	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी लेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २०.४ ६८.८ ३८.५ स्त.१ ३८.४ स्ता, ऑक्सिस, भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.२ ४.१ ४.१ ४.३ १४.९
प्रा	१७५ जना स्म १७६ १७७ १७० १८० जना स १८१ १८३ १८४ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शनावाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुलां तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे कक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे व मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक–४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सच्चान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर	७	288 284 341 286 341 287 287 288 289 340 341 284 284 284 284 284 341 284 341 284 341 342 343 344 344 345 344 345 346 347 347 348 349 349 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 341 342 343 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ सॅल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा १६०७८७४००००५६५ सॅल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, १४७५८७३००२०८५१ सॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, १४७५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५८७४०००४८३ ४७५८७४०००४६३ १मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१९१२० सॉल फायनान्स बँक लिमिटेड ३२१८८७३००४६१९४ ३२१८८७३००१६१९४	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक द, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापू-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २०.४ ६८.८ ३८.५ १६.१ ३८.४ ला, ऑक्सिस, भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.२ ४.१ ४.३ १४.९ २०.६
मा सा	१७५ जना स्म १७६ १७७ १७० १८० जना स १८१ १८३ १८४ १८५ १८६ १८५ १९६ १९९ १९९ १९९ १९९ १९९ १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८०	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शनावाद—४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुलां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे कक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे व मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुरच्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुके साहिल जावेद शेख	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ वनार, गोवंडी १२.२१ २.४५ ४.२ २९.१८ २५.८८ २७.४८ ५.५५ ९.३६ २.८९ सेंट-१ राष्ट्रीय २.९९ १६.८५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५	288 284 341 286 341 287 280 341 284 240 341 242 243 244 341 242 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 349 349 349 341 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 341 342 343 344 345 346 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ йल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९९७८ ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लिन्देड कंआउट जिमच्या खाली, स्वा १६०००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५८७३००२०८४८ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४०६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१९१२० सॉल फायनान्स बँक लिमिटेड ३२१८८७३००४६१९४ ३२१८८७३००१७१४१	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे – ४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ चा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक –२, –३ आणि –४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा –४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा – ४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर –४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप उाकूर मनोज भगवान	१९.७२ ५०.९३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २८.४ ६८.८ ३८.५ १६.१ ३८.४ ला, ऑक्सिस, भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.२ ४.१ ४.३ १४.९ २०.६ १५.२८
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शनावाद—४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रलां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बठों रुक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे रु मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेरे	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ वनार, गोवंडी १२.२१ २.४५ ४.२ २९.१८ २५.८८ २७.४८ ५.५५ १.३५ २२.८९ सेंट-१ सष्ट्रीय २.९९ १६.८५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५	288 284 341 286 341 287 287 288 289 341 284 284 284 284 284 284 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 341 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ राल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १६०००००५६५ राल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५८७३००२०८५२ राल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५८७४००००४८३ ४७५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१९१२० रोह, व ३२१८८७३००४६१९४ ३२१८८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१४१	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ. दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप ठाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ स्मॅल फायनान्स बँक लिमिटेड, त १२३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३३२४८७३००११११ ३३२४८७३००११११ ३३२४८७३००३०११११ ३३२४८७३००३०१११	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शनाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी व्ह मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रलां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बठों रुक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे उभाल नितीन सोनवणे व मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहरे जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, उ	७	288 284 341 286 341 287 280 341 284 240 341 242 344 345 346 347 347 348 349 349 340 340 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 342 343 344 344 345 347 347 348 349 349 341 341 341 341 342 343 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ й	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मीजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव त क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी गेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सच्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप ठाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्या पाटील करिशमा ढोके	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८४ १८८ १८८ १८८ १८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, र स्टेशन रोड, मुंबई, वु ३२३६८७३००४३९८१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१८१ ३२३६८७३००४३१८१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३८८७३००४३१११ ३२३८८७२००४३१११ ३३२४८७२००४३१११ ३३२४८७२००४३	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी त्ता, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ता, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ता, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ता, अर्गागाबाद—४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी व्य मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्र्लां तालुका, मुंबई–४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक–४२२००९, भारत. ठिषकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेर जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, इ	७	288 284 341 286 341 287 280 341 287 286 287 288 289 289 280 341 280 341 280 342 343 344 344 345 346 347 348 348 349 349 341 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 341 342 343 344 345 346 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि, दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८५८ साँल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ साँल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६८७३००४६१९४ ३२१८८७३००४६१६१ ३३२५८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१४१ ३३२५८७३००१७१४	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप ठाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८० जना स १८२ १८४ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, र देशन रोड, मुंबई, वु ३२३६८७३००४३९८१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३११ ३२३८७३००४३११ ३२३८७३००४३११ ३३३४८७३००१११ ३३२४८७२००१११ ३३२४८७२००१११ ३३२४८७२०२१८४ ३३२४८७२०२१८४ ३३२४८७२०२१९१ ३३२४८७२००३०१११ ३३२४८७२००३०१११ ३३२४८७२००३०१११	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्ौरगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रलां तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहरे जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, र	७ ६.४ क ५ आणि १६, ८८.४९ ७९.५६ ११.५८ १६.७६ १००.२४ वनार, गोवंडी १२.२१ २८.४८ ५.५५ १.३५ २२.८८ २७.४८ ५.५५ १.३५ २२.८९ सेंट-१ साष्ट्रीय २.९९ १६.८५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५ १०.१५	288 284 361 286 361 287 280 361 286 361 287 248 248 248 249 361 249 361 249 249 249 249 249 249 249 249 249 249 249 249 249 249 249 240 240 241 242 243 244 244 245 246 247 248 249 249 240 240 241 242 243 244 245 2	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३०००९९७८ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॉल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंधूवाडी समोर, एम ३१९४८७३००२०८४८ ३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४२२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व ३२१८८७३००१९१२० सॉल फायनान्स बँक लिमिटेड, १३३५८७३००१८११२ ३२१८८७३००४६११४ ३३२५८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१४१	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मीजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव त क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी गेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सच्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप ठाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिशमा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्याल्य	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८० जना स १८२ १८४ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२१४०९ ३१६३८७३००२१२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ सॉल फायनान्स बँक लिमिटेड, त १२३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३३२४८७३००११११ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०११११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१९१ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७३००३०१८	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्शनाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी व्ह मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुला तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बठों रुक्सार वाहिद अली सय्यद रेण् संजय रे रेण् संजय रे उभाल नितीन सोनवणे त मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जाजेद शेख सुनील दिहरे जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, उ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुण-४११००२८, भ	७	288 284 341 286 341 287 280 341 284 240 341 242 243 244 341 242 342 343 344 344 345 346 346 347 347 348 349 349 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९१४८७३००२०८४८ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५८७४००००४८३ ४७५८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ ४७५८८७४००००४८३ १मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टाः ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१६१९४ ३२१८८७३००४६१९४ ३३२५८७३००१७१४१ ३३२५८७३००१७१४१ ३३२५८७३००१७१४१ ३३२५८७४००००३७४ ३३५८८७४००००४०१	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लांट क्रमांक १०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ चा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप टाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंथू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय २०, अतिम प्लॉट क्रमांक २०५/७४, पनवे	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८५ १८५ १८५ १८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ सॉल फायनान्स बँक लिमिटेड, त स्टेशन रोड, मुंबई, व् ३२३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३२३६८७३००४३१११ ३३३४८७३००११११ ३३२४८७३००११११ ३३२४८७३००११११ ३३२४८७३००३०११११ ३३२४८७३००३०११११ ३३२४८७३००३०११११ ३३२४८७३००३०११११ ३३२४८७३००३०११११ ३३२४८७३००३०१११	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्गराबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुला तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशार बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेण् संजय रे रेण् संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दहिरे जला, फॉर्च्यून प्लाझा, दुकान क्रमांक १, इ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुणे-४११००२८, भ	७	288 284 341 286 341 287 280 341 287 286 287 288 289 289 280 341 288 289 289 289 289	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १६०००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, १४७५८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, १४७५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१९१२० वॉल फायनान्स बँक लिमिटेड ३२१८८७३००१६१९४ ३२१८८७३००१६१९४ ३३२५८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१११ ३३२५८७३००१७१११	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लांट क्रमांक १०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि १, बिल्ली बंगला, ७ चा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुद्दीन अक्रमुद्दीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पचार कल्पना सानप टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिरमा ढोके चंदर चिंथू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय जितेंद्र प्रकाश चव्हाण	१९.७२ ५०.१३ मजला, प्रेस्टीज रत ८.२ ३.७ ळे ले-आऊट, इ, नागपूर. ९३.१७ रस्ता, राजावाडी ०७७. १९.२ २८.४ ६८.८ ३८.५ १६.१ ३८.४ न्हा, अक्सिस, भारत. १९.८ ८.४ -१ ते ६, स्टेशन ५.२ १४.१ २०.६ १५.२८ २४.२ ३२.५५ २०.६७ इक्रमांक १०५, ८.६७
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८५ १८५ १८५ १८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७००००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००१६२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, त स्टेशन रोड, मुंबई, वु ३२३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३३३८७३००११११ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००३०१९११ ३३२४८७३००३०१९१ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७३००००७०२ ३३२४८७४००००७०२ ३३२४८७४००००७००	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्ौरगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, दे त्र्ला तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. हिषकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेरे जला, फॉच्द्र्न प्लाझा, दुकान क्रमांक १, उ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुणे-४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई-	७	288 284 361 286 361 287 280 361 287 286 287 288 289 280 361 280 361 288 289 280 361 361 362 363 364 365 366 361 362 363 364 365 366 367 367 368 369 361 361 362 363 364 365 366 367 367 367 368 369 360 361 362 363 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लिन् , दुका तोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८५२ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८२ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मीजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ. दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''दिव्होल्यूशन'', यूजी तेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप ठाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय जितेंद्र प्रकाश चव्हाण कॉम्प्लेक्स, तळ मजला, सव्हें क्र. २६/१	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८५ १८५ १८५ १८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७००००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, त स्टेशन रोड, मुंबई, व् ३२३६८७३००४३९८१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३३२४८७३००११११ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००३०१९१ ३३२४८७३००३०१९१ ३३२४८७३००३०१९१ ३३२४८७०००७०२ ३३२४८७०००७७० ३३२४८७००००७००२ मॉल फायनान्स बँक लि., तळ म् आणि १३, हडपसर, सस्यद - ३१६०८६६००००४८ स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म्	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्गराबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्र्ला तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. हिषकेश राजेंद्र मुळे सुरय्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेरे जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, उ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुणे-४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न	७	288 284 341 286 341 287 280 341 287 286 287 288 289 341 289 341 289 341 341 342 343 344 344 345 346 347 348 348 349 349 341 341 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 342 343 344 344 345 346 3	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८९२ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३०००९९७८ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १८७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८५२ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ३७५५८७४००००५५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टाः ४५६४८७३००१९१२० सॉल फायनान्स बँक लिमिटेड, व ३२१८८७३०००६१११० स्मंह फायनान्स बँक लिमिटेड, व ३२१८८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ३२१८८७३००१६१४१ ३३२५८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१६१ ३३२५८७३००१७१११ ३३२५८७३००१७१११	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लांट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक द, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप टाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंथू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय र०, अतिम प्लॉट क्रमांक २०५/७४, पनवे जितेंद्र प्रकाश चव्हाण कॉम्प्लेक्स, तळ मजला, सव्हें क्र. २६/१ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र-४४५० हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र-४४५०	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८५ १८५ १८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७००००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००१६२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, त स्टेशन रोड, मुंबई, वु ३२३६८७३००४३९८ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१११ ३३२४८७३००४३१६१ ३३२४८७३००४३१६१ ३३२४८७३००४३१११ ३३२४८७३००४३१११ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००३१९११ ३३२४८७३००३०१९११ ३३२४८७३००३०१९११ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७००००७० ३३२४८७००००७० ३३२४८७००००७० ३३१४८७००००७० ३३१४८७००००००००००००१८९ मॉल फायनान्स बँक लि., तळ म् आणि १३, हडपसर, सय्यद - ३१६०८७२००००४८	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्गराबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, दे त्र्ला तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. हिषकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेरे जला, फॉच्द्र्न प्लाझा, दुकान क्रमांक १, उ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुणे-४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न	७	288 284 341 286 341 287 280 341 287 240 341 242 243 244 341 242 243 244 341 242 243 244 246 247 248 249 249 240 241 242 243 244 245 246 341 342 343 344 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 341 342 343 344 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८४८ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ २०५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ३२१८८७३००४६१९४ ३३२५८७३००४६१९४ ३३२५८७३००१७२१४ ३३२५८७३००१७२१४ ३३२५८७३००१७३६८ ३३२५८७४००००५८१ स्मॉल फायनान्स बँक लि, १७, १०७, १०८, एलॉट क्रमांक १: ३१५६८७३००५८६३५ इ१६६८७३००५८६० ऑल फायनान्स बँक लि., १७, १०७, १०८, एलॉट क्रमांक १: ३१५६८७३००५८६०	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लांट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुद्दीन अक्रमुद्दीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी गोल्हापूर-४१६००३, भारत. आसफ सच्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पचार कल्पना सानप टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिशमा ढोके चंदर चिंथू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय र०, अतिम प्लॉट क्रमांक २०५/७४, पनवे जितंद्र प्रकाश चव्हाण कॉम्प्लेक्स, तळ मजला, सव्हें क्र. २६/२ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र-४४५० सुशांत शिवाजी पाटील	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८५ १८५ १८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७००००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्गराबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्र्ला तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामँटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. हिषकेश राजेंद्र मुळे सुरय्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेरे जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, उ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुणे-४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न	७	288 284 361 286 361 287 280 361 287 286 287 288 289 289 280 361 289 361 361 362 363 364 365 366 367 368 369 360 361 362 363 364 365 366 367 367 368 369 360 360 361 362 363 364 365 366 367 367 367 368 369 360 360 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८२२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व ३२१८८७३००१९१२० नॉल फायनान्स बँक लिमिटेड, १८८७३००१९१२० नॉल फायनान्स बँक लिमिटेड, ३२९८८७३००१६११४ ३२१८८७३००१६११४ ३३२५८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१६१ ३३२५८७३००१७१६१ ३३२५८७३००१७१११ ३३२५८७३००१७१११ ३३२५८७३००१७१११ ३३२५८७३००१७१११	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा-४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ. दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा-४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''दिव्होल्यूशन'', यूजी तेल्हापूर-४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप उाकूर मनोज भगवान उाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय र०, अतिम प्लॉट क्रमांक २०५/७४, पनवे जितेंद्र प्रकाश चव्हाण कॉम्प्लेक्स, तळ मजला, सव्हें क्र. २६/१ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र-४४५० सुशांत शिवाजी पाटील	१९.७२
	१७५ जना सम १७६ १७७ १७८ १८८ १८८ १८८ १८८ १८८ १८५ १८५ १८	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७००००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्ौरगाबाद-४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्र्ला तालुका, मुंबई-४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशार बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामॅटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक-४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेर जला, फॉच्यूंन एलाझा, दुकान क्रमांक १, इंगर रेल्लो स्टेशनजवळ, पुणे-४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न्मांजलीं, बदलापूर (प)-४२१५०३. प्रतीक राजेश उंबरकर	७	288 284 361 286 361 287 280 361 287 286 287 288 289 289 280 361 289 361 361 362 363 364 365 366 367 368 369 360 361 362 363 364 365 366 367 367 368 369 360 360 361 362 363 364 365 366 367 367 367 368 369 360 360 3	३०९८८७४००००८७९ ३०९८८७४००००८९२ ३०९८८७४००००८९२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३०००९९७८ ४५७४८७३०००९९७८ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८५९ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व ३२९४८७३००१९१९० निर्मेट अर्थर८७३००१९१९० निर्मेट अर्थर८७३००१९१९० निर्मेट अर्थर८७३००१८११९ ३२१८८७३००४६४६१ ३२१८८७३००४६४६१ ३३२५८७३००४६४६१ ३३२५८७३००१७१५१ ३३२५८७३००१७१६१ ३३२५८७३००१७१६१ ३३२५८७३००१७१६१ ३३२५८७३००१७६१	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे – ४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक १०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक –२, –३ आणि –४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा –४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ. दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा –४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''दिव्होल्यूशन'', यूजी तेल्हापूर –४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप उाकूर मनोज भगवान उाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय स्वर्ग द्रिता प्रतार कमात्र, सहर्हे क्र. २६/१ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र –४४५० सुशांत शिवाजी पाटील अश्वनी गोंजरे सम सिग्नेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम प्रात्र स्वर्ग गोंजरे	१९.७२
	१७५ ७ जना सम १७६ १७७ १८० १८० १८२ १८२ १८३ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, 'ंसाई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अर्गंगाबाद –४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी त्क मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, दे त्रुला तालुका, मुंबई –४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम बिलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे ठक्सार वाहिद अली सय्यद रेणू संजय रे रेणू संजय रे रेणू संजय रे अभोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामेंटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक –४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुख्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जाठोद शेख सुनील दहिर गर रेल्व स्टेशनजवळ, पुणे–४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे क्रिकका नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, पेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न् मजला, येट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न मजला, योन क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न मजला, ओम श्रमश्रंगी निवास, सह्याद्री महा पनेर, अहमदनगर–४२२६०५, महाराष्ट्र. फातेमा चाऊस ळ मजला, पार्वती प्लाझा, पिनातेनगर, दुव	७	288 284 384 284 387 287 286 387 287 288 289 389 289 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 389 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका रोड, सिंधूवाडी समोर, एम ३९१४८७३००२०८४८ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५८७४००००४९२ मॉल फायनान्स बँक लि.नेटः ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, वैरामजी टाः ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ३२१८८७३००४६११४ ३३२५८७३००४६११४ ३३२५८७३००१७१४१ ३३२५८७३००१७१४१ ३३२५८७३००१७१४ ३३२५८७३००१७११४ ३३२५८७३००१७११ ३३२५८७३००१७११ ३३२५८७३००१८६२ समॉल फायनान्स बँक लि., गरे। ३१५३८७३००५८६२ समंल फायनान्स बँक लि., गरे। ३१५३८७३००५८६२ समंल फायनान्स बँक लि., गरे। ३१५३८७३००५८६२ समंल फायनान्स बँक लि., गरे। ३१५३८७३००५८६२	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे – ४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक –२, –३ आणि –४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा –४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक उ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज् ऊन, नागपूर तालुका व जिल्हा – ४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर –४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय स्रांत शिवाजी पाटील अश्वनी गोंजरे मम सिम्नेचर, तळ मजला, सर्व्ह क्र. २६/१ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र –४४५० सुशांत शिवाजी पाटील	१९.७२
	१७५ ७ जना सम १७६ १७७ १८० १८० १८२ १८२ १८३ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३००२१२५ ३१६३८७३००११२५ ३१६३८७३००४२८५ ३२६६८७३००४३८५ ३२६६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३२११ ३२३६८७३००४३३६५ ३२३६८७३००४३३६६ ३२३६८७३००४३३६६ ३२३६८७३००४३३६६ ३२३६८७३००४३३६६ ३२३६८७३००४३३६६ ३२३६८७३००४३३६१ ३२३६८७३००४३३६१ ३२३६८७३००४३३६१ ३२३६८७३००४३२११ ३३२४८७३००२१८१६ ३३२४८७३००२१८१६ ३३२४८७३००२१८१६ ३३२४८७३००३०१८१ ३३२४८७३००३०१८१ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७३००३०१८४ ३३२४८७४००००३०२६० ३३२४८७४००००७०२ इ३१४८७४००००७८० मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अगिण १३, हडपसर, सय्यद न ३१६०८७०००४६००००५८९ स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म् सामे, लक्ष्मीनगर, संग २९९८७०००४६९	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अंगाबाद – ४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुलां तालुका, मुंबई – ४०००८८, भारत. सत्वभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे कक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामेंटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक – ४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुरच्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेर जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, इ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुणे – ४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न मजला, ओम श्रमशुंगी निवास, सह्याद्री महा मनेर, अहमदनगर – ४२६०५, महाराष्ट्र. फातेमा चाऊस ळ मजला, पार्वती प्लाझा, पिनातेनगर, दुक चौक, रिंग रोड, लातूर – ४१३५९२, भारत.	७	288 284 384 385 387 286 387 287 288 289 381 289 381 289 381 381 382 383 384 384 384 384 384 385 384 385 386 386 387 387 388 388 389 381 381 382 383 384 385 386 387 387 387 387 387 387 388 389 389 381 381 381 381 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९९४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ सॅल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा १५७७८७४००००५६५ सॅल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, ४७५८७३००२०८५१ सॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, संदर बाजार, ४७५५८७४००००४८२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बँकेच्या ग्रेजारी, बैरामजी टा ४५६४८७३००१९१२० सॉल फायनान्स बँक लिमिटेड, ३२१८८७३००४६११४ ३२१८८७३००१८१२२ ४६४८७३००१८१२२ ४६४८७३००१८१२२ ३२१८८७३००४६४६१ ३३२५८७३००१७२१४ ३३२५८७३००१७२१४ ३३२५८७३००१७२१४ ३३२५८७३००१७६१८१ ३३२५८७३००१७६१८१ ३३२५८७३००१८६० सम्मॉल फायनान्स बँक लि., गरेव ३१५३८७३००५४६६१ सम्मॅल फायनान्स बँक लि., गरेव	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे – ४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लांट क्रमांक १०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि १, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक – २, – ३ आणि – ४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा – ४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंद्र सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक द, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा – ४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर – ४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय र०, अतिम प्लॉट क्रमांक २०५/७४, पनवे जितंद्र प्रकाश चव्हाण कॉम्प्लेक्स, तळ मजला, सर्वेह क्र. २६/२ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र – ४४५० सुशांत शिवाजी पाटील अश्वनी गोंजरे मम सिम्रेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम जिल्लेमा गोंजरे नम सिम्रेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम जिल्लेमा गोंजरे नम सिम्रेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम जिल्लेमा गोंजरे	१९.७२
	१७५ ७ जना सम १७६ १७७ १८० १८० १८२ १८२ १८३ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५ १८५	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी त्ता, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ता, अंगाबाद – ४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, दे त्रुलां तालुका, मुंबई – ४०००८८, भारत. सत्यभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे कक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामेंटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक – ४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुरच्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेर जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, इ गार रेल्वे स्टेशनजवळ, पुणे – ४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न मजला, गोर क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न मजला, आंश श्रमकुंगी निवास, सह्याद्री महा मनेर, अहमदनगर – ४२६०५, महाराष्ट्र. फातेमा चाऊस ळ मजला, पार्वती प्लाझा, पिनातेनगर, दुक चौक, रिंग रोड, लातूर – ४१३५१२, भारत.	७	288 284 361 286 361 287 280 361 287 240 361 242 243 244 361 246 361 246 246 247 248 249 248 249 249 249 249 360 361 362 249 361 362 363 364 365 366 367 368 369 361 361 362 363 364 365 366 367 367 368 369 360 360 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८२२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८५२ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व ३२१८८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ३२९८८७३००४६६११४ ३२९८८७३००४६४६१ ३३२५८७३००४६११२ ३३२५८७३००४६११२ ३३२५८७३००१७१५२ ३३२५८७३००१७१६२ ३३२५८७३००१७११२ ३३२५८७३००१७११२ ३३२५८७३००१७१११	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे – ४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिळी बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव न क्रमांक –२, –३ आणि –४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा –४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंटू सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक इ. दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज्जन, नागपूर तालुका व जिल्हा –४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तेल्हापूर –४१६००३, भारत. आसिफ सच्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप ठाकूर मनोज भगवान ठाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय स्रात्त शिवशरणप्पा पाटील अश्वनी गोंजरे मम सिम्नेचर, तळ मजला, सव्हें क्र. २६/२ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र –४४६० सुशांत शिवाजी पाटील अश्वनी गोंजरे मम सिम्नेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम जि. कोल्हापूर, महाराष्ट्र –४१६०१२. लयप्पा शिवप्पा कोलेकर क ८३२८/बी/२, १ला मजला, ऑकिंड व	१९.७२
	१७५ जना स्म १७६ १७५ १७५ १८० १८२ १८२ १८३ १८५ १८५ १८५ १८५ १८० १८० १८० १९० १९० १९० १९० १९० १९० १९० १९० १९० १९० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २०० २००	४५६०८७३००२५१६९ ४५६०८७४००००१६६ ॉल फायनान्स बँक लि., तळ मर सुराणा नगर, ७ वि ३१६३०६७०००००५५ ३१६३८७३००२६२८२ ३१६३८७३०००११२५ ३१६३८७४०००११२५ ३१६३८७४०००१४०५ मॉल फायनान्स बँक लिमिटेड, त इर३६८७३००४३१५१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३१६१ ३२३६८७३००४३६५ ३२३६८७३००४३११ ३३४८७३००२१८४ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००१९११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७३००३०१११ ३३२४८७४०००७७० ३३२४८७४००००७०२ ३३१४८७४००००७०२ मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अगीण १३, हडपसर, सच्यद न ३१६०८७२०००४६० मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अर्थ ८७४०००००५८ स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अर्थ ८७४०००००५८ स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अर्थ ८७४०००००६८ स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अर्थ ८७४०००००६८ स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अर्थ ८७४०००००६८ स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अर्थ ८७४०००००६९० स्मॉल फायनान्स बँक लि., तळ म् अर्थ ८७४०००००६९०	काशीबाई भास्कर गिन्हे सीमा केशवराव गोसावी तला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, ''साई बिझनेस पार्क'', इमारत क्रमांव त्ला, अंगाबाद – ४३१००३, भारत. विदितकुमार वामन हरचकर फातिमा कमरुद्दीन रामा नवसागर रहातबी शेख एजाज मखबूल कुरेशी ळ मजला, अर्जुन सेंटर, गाळा क्रमांक ८, वे त्रुलां तालुका, मुंबई – ४०००८८, भारत. सत्वभामा रामदास ओम विलास गुरुले पूनम राजेश शांताराम मुरलीधर मोरे आदित्य किशोर बर्वे कक्सार वाहिद अली सच्यद रेणू संजय रे रेणू संजय रे अमोल नितीन सोनवणे ठ मजला, डेटामेंटिक सुयोजित नॉलेज सेंटर, मुंबई नाका, नाशिक – ४२२००९, भारत. रुषिकेश राजेंद्र मुळे सुरच्या शेख उषा यादव राजू गायकवाड शुभम नामदेव पानसरे शाम वसंतराव सुतार निशा सचान तेजस कुंडलिक भांडवलकर गणेश आंबेकर अरुणा साळुंके साहिल जावेद शेख सुनील दिहेर जला, फॉच्यूंन प्लाझा, दुकान क्रमांक १, इ गर रेल्वे स्टेशनजवळ, पुणे – ४११००२८, भ सुधीर रामा म्हात्रे ऋषिकेश नंदकुमार सुरोसे विजयलक्षमी विजेंद्रन मजला, गेट क्र. ४४, मोरया हाईट्स, साई न मजला, ओम श्रमशुंगी निवास, सह्याद्री महा मनेर, अहमदनगर – ४२६०५, महाराष्ट्र. फातेमा चाऊस ळ मजला, पार्वती प्लाझा, पिनातेनगर, दुक चौक, रिंग रोड, लातूर – ४१३५९२, भारत.	७	288 284 341 286 347 287 280 341 287 286 287 288 289 341 289 341 289 341 341 342 343 344 344 345 346 347 348 349 349 349 341 341 342 343 344 345 346 347 347 348 349 349 341 341 341 342 343 344 344 345 346 347 348 3	३०९८८७४०००८७९ ३०९८८७४०००८८९ ३०९८८७४००००८२२ ३०९८८७४००००८२२ ऑल फायनान्स बँक लिमिटेड, प्रिसींक्ट, नितीन कंपनी ४५७४८७३००९९७८ ४५७४८७३००९९१४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड र्कआउट जिमच्या खाली, स्वा ४५७७८७४००००५६५ ऑल फायनान्स बँक लि., दुका तोड, सिंधूवाडी समोर, एम ३९९४८७३००२०८५२ मॉल फायनान्स बँक लि., दुका प्राइड, सदर बाजार, ४७५५८७४००००४८२ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००४८३ ४७५५८७४००००५८५ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, तोड, व ३२१८८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ४५६४८७३००१८१२२ ३२९८८७३००४६६११४ ३२९८८७३००४६४६१ ३३२५८७३००४६११२ ३३२५८७३००४६११२ ३३२५८७३००१७१५२ ३३२५८७३००१७१६२ ३३२५८७३००१७११२ ३३२५८७३००१७११२ ३३२५८७३००१७१११	कुणाल रामचंद्र पाटील विनय उदय शेट्ये शवान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला जवळ, अल्मेडा रोड, ठाणे – ४००६०१, भा शशिकला हरिदास छाया जनराव गोंडाणे , प्लांट क्रमांक १०, मौजा पारसोडी, पाडो वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि १, बिल्ली बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४००० सूर्यकांत खरात सचिन विलास जाधव ान क्रमांक – २, – ३ आणि – ४, वरचा तळ उत्तेकर नगर, सातारा – ४१५००१, भारत. शितल नितीन तागडे केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग पिंद्र सुरेश मरचट्टीवार सूर्यकांत वासनिक द, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मऽ ऊन, नागपूर तालुका व जिल्हा – ४४००१३, इसामुदीन अक्रमुदीन रहमानी श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी तोल्हापूर – ४१६००३, भारत. आसिफ सय्यद किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार कल्पना सानप टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान टाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील करिश्मा ढोके चंदर चिंधू लोहकरे ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय र०, अतिम प्लॉट क्रमांक २०५/७४, पनवे जितंद्र प्रकाश चव्हाण कॉम्प्लेक्स, तळ मजला, सर्वेह क्र. २६/२ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र – ४४५० सुशांत शिवाजी पाटील अश्वनी गोंजरे मम सिम्रेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम जिल्लेमा गोंजरे नम सिम्रेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम जिल्लेमा गोंजरे नम सिम्रेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम जिल्लेमा गोंजरे	१९.७२

जळगाव-४२५००१, भारत.

	जना स्माल फायनान्स बंक लि., तळ मजला, प्लाट क्र. ३७, घर क्रमाक ३०११/ ई/३७, केलास सहकारी गृहनिर्माण संस्था लि. लेआउट, गुरुदेव नगर, समोर. गुरुदेव पेट्रोल पंप, नंदनवन,							
	202		जिल्हा, नागपूर-४४०००९, महाराष्ट्र, भार नितीन भीमाजी वांजळे					
	२१२ २१३	\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$	अलका गायकवाड	१९.६ ९.८				
_	288	३३६१८७३००३८५५७	मंगला धोत्रे	80.8				
\dashv	२१५	02025005029355	स्वप्ना बोरे	१८.३९				
	२१६ २१७	\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$\$	सुनीता परदेशी प्रकाश गौरी सूर्यकांत	و.چ ک.۶۶				
	२१८	336850000508	राजू नरसिंगराव केशव	१ ९.७२				
1	जन		ड, तळ मजला, सावित्री अपार्टमेंट, वारजे णे-४११०४१, भारत.	, माळवाडी,				
	२१९	३०३९०६७००००२०	संजय देवजी रेवाळे	१४५.६				
\dashv	220	३०३९०६७०००००६९	निखिल विलास बाईत	११५.०८				
	२२१ २२२	३०३९०६७०००१६१ ३०३९०६७०००१८४	ज्योती दीपक सोनल जैन	१२९.९ ६५१.६८				
	777	30390660000886	शंकरलाल रिखबदास घेया	१७५				
\dashv	228	३०३९८७३००२२१७२	सुनीता अनिल	3.9				
1	२२५	30398039079800	शेहनाजबेगम कासिम	2.5				
	२२६ २२७	\$03828800080808 08\$\$0008	निशा दळवी उर्मिला सायबामाने	५७.८ २८.९				
	२२८	30392680009392	दर्शना धर्मांशु राठोड	३६.१५				
	२२९	३०३९८७४०००२४५१	आरती दीपक कदम	₹.08				
	२३० ज	३०३९८७४०००२४६१ ना स्मॉल फायनान्स बँक लि	हितेश हेमंत कुमार जैन तळ मजला, दुकान क्रमांक १, २ आणि ३.	२४.२ श्री गोविंद				
-			कूल रोड, बोरिवली, मुंबई-४०००६६, भा					
	238	४५७९८७३०००१३४२ 	गणेश सोपान काकडे	१५.६७				
_	जना स्म		ग्जला, एच. क्र. ११४/१२, राधाकृष्ण कॉ नापूर–४१३००१, भारत.	लना मुराजा पठ,				
\exists	232	३३४१०६७००००५२	तुषार दत्ताराम शेडगे	893.98				
	233	\$38888980000883	अजय जयवंत सावंत	86.73				
\downarrow	२३४ जना	३३४१८७४००००४९० स्मॉल फायनान्स बँक लि., 'ड्	अक्षय रामजगत बंध कुंडलिक दर्शन', क्र. २०, २०४, २०५ (क्र.	३०.०१ मांक) धारक,				
\dashv			ॉलजवळ, साई शारदा हॉलसमोर, डोंबिव					
	२३५	<i>3380</i> 20 <i>3003</i> 9 <i>9</i> 8 <i>६</i>	भारत येथे. अरुण बाजीराव ससाणे	४१.३५				
\dashv	२३६	<i>\$\$8</i> 000000083	प्रकाश सेसू राठोड	ų				
	२३७	\$98000000808 \$0000000808	नारायण धर्म भोसले	229				
4	२३८ जन	३३४७८७३००४०२४८ ा स्मॉल फायनान्स बँक लि ब्र	तस्लीम अक्रम शेख ह. ५२, मंत्री चांडक विहार, होतगी रोड, ३	४.९१ गसरा चौक.				
, T			, महाराष्ट्र-४१३००३, भारत.	,				
4	? ३ ९	३०४२८७४००००५७२ 	राहुल प्रभाकर गोटे इ, क्रमांक ०४, खालचा तळ मजला, मोदी	70.3				
	जना		इ, क्रमाक ०४, खालचा तळ मजला, मादा ४०८/०३, गुलटेकडी, पुणे–४१११०३७, ६					
4	२४०	३०९८८१६०००६०४९	अमित सुशीलचंद्र मसुरकर	६६.८				
1	२४१ २४२	३०९८८७३००४२५२२ ३०९८८७४०००० <i>६</i> १०	साक्षी संदीप यादव हसीना बानो अब्दुल खाब खान	५.७५ ५५.२				
4	283	3080808056476	कुणाल रामचंद्र पाटील	38.88				
\dashv	588	3092298000022	विनय उदय शेट्ये	९९.७२				
,	२४५ जनास	३०९८८७४००००८९२ मॉल फायनान्य बँक लिमिटेड	शबान मोहम्मद खलील शेख कार्यालय क्रमांक १०१ आणि १०२, १ला	५०.९३ मजला चेम्टीज				
-			जवळ, अल्मेडा रोड, ठाणे-४००६०१, भा					
	२४६	84986930008998	शशिकला हरिदास	۶.۵				
	२४७ जनाः	४५७४८७३००१०१२४ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड.	छाया जनराव गोंडाणे , प्लॉट क्रमांक २०, मौजा पारसोडी, पाडो	३.७ ळे ले-आऊट,				
-		र्कआउट जिमच्या खाली, स्वा	वलंबी नगर चौक (पाडोळे चौक), रिंग रो					
1	२४८ जना स	४५७७८७४००००५६५	अब्दुल गफ्फार मोहम्मद उमर राजपूत न क्रमांक १ आणि २, बिल्ली बंगला, ७ वा	९३.१७				
-	जना स्म		न क्रमाक र आणि २, बिल्ला बंगला, ७ वा . जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००					
1	२४९	28205005682895	सूर्यकांत खरात	१९.२				
]	२५० जना स	३१९४८७३००२०८५१ मॉल फायनान्स बँक लि दका	सचिन विलास जाधव न क्रमांक -२, -३ आणि -४, वरचा तळ	९.९ मजला, मास्टर				
\dashv			उत्तेकर नगर, सातारा-४१५००१ , भारत.					
	२५१	89448980000797	शितल नितीन तागडे	20.8				
4	२५२ २५३	४७५५८७४००००४७० ४७५५८७४०००४८३	केवलसिंग कुलवंतसिंग बाबराह निलम पंकज सिंग	६८.८ ३८.५				
\dashv	२५४	४७५५८७४००००५३३	पिंटू सुरेश मरचट्टीवार	१६.१				
य	२५५ जना	४७५५८७४००००५८५	सूर्यकांत वासनिक	३८.४				
\dashv	্		इ, दुकान क्रमांक २, एस के टॉवर, तळ मज ऊन, नागपूर तालुका व जिल्हा−४४००१३,					
	२५६	४५६४८७३००१८१२२	इसामुद्दीन अक्रमुद्दीन रहमानी	۷.۶۶				
\dashv	२५७ जना स	४५६४८७३००१९१९० गॉल फायनान्स बँक लिमिटेड.	श्रीधर खंडेराव पोळ वरचा तळ मजला, ''रिव्होल्यूशन'', यूजी	८.४ - १ ते ६. स्टेशन				
1	91.11 (वरवाराळ गवारा।, नारकारचूराग , यूचा जोल्हापूर−४१६००३, भारत.	; ii q; (04i4				
	२५८	<i>\$</i> ?\$८८७ <i>३००४६</i> १९४	आसिफ सय्यद	4.7				
\dashv	२५ <i>९</i> २६०	३२१८८७३००४६४६१ ३३२५८६९००००५५	किरण सदाशिव गोरे रमेश किसन पवार	8.8 8.3				
\exists	२६१	३३२५८७३००१७१५१	कल्पना सानप	98.9				
	२६२	३३२५८७३०० १ ७२ १ ४	ठाकूर मनोज भगवान	२०.६				
-	२६३ २६४	३३२५८७३००१७३६८ ३३२५८७४००००३७४	ठाकूर मनोज भगवान दत्ता शिवशरणप्पा पाटील	१५.९८ २४.२				
\exists	२६५	३३२५८७४००००४०१	करिश्मा ढोके	३२.५५				
4	२६६	३३२५८७४००००५८१	चंदर चिंधू लोहकरे	२०.६७				
\dashv			ना मजला, श्री सहाय्य गॅलेक्सी, कार्यालय २०, अंतिम प्लॉट क्रमांक २०५/७४, पनवे					
	२६७	३१८६८७३०००५८६०	जितेंद्र प्रकाश चव्हाण	८.६७				
			कॉम्प्लेक्स, तळ मजला, सर्व्हे क्र. २६/२ हसील व जि. यवतमाळ, महाराष्ट्र-४४५८					
	आणा २६८	राड, नगर पारषद यवतमाळ, त ३१५३८७३००५४६३५	हसाल व जि. यवतमाळ, महाराष्ट्र-४४५८ सुशांत शिवाजी पाटील	५.५				
	२६९	३१५३८७३००५४६६१	अश्विनी गोंजरे	٧.۶				
\dashv	जना	स्मॉल फायनान्स बँक लि., शृश	मम सिग्नेचर, तळ मजला, हॉकी स्टेडियम	नवळ, संभाजी				

दिनांक : १५.१२.२०२५